PATANJALI

## PATANJALI FOODS LIMITED

Corporate Office : 601, Part B - 2, 6th Floor, Metro Tower, Vijay Nagar, A.B. Road, Indore - 452 010 Phone : +91 (731) 4767109 / 4767110 ● E-mail : corporate@patanjalifoods.co.in CIN-L15140MH1986PLC038536



PFL/2025

February 12, 2025

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Tower Dalal Street, Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 500368

Bandra (E), Mumbai – 400 051 NSE Symbol: PATANJALI

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

**National Stock Exchange of India Limited** 

## Sub: Newspaper Publication of extract of the unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024.

Dear Sir(s)/Madam,

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended, please find attached herewith un-audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024 published in Business Standard and Navshakti Newspapers dated February 12, 2025.

The above information will be made available on the Company's website <u>www.patanjalifoods.com</u>.

It is for your information and records please.

Thanking you,

Yours sincerely,

For Patanjali Foods Limited

Ramji Lal Gupta Company Secretary

Encl.: As above

Nine Months Ended

91.244.87

27,201,98

20,119.67

14,993,71

17.18

For Kuantum Papers Limited

JAGESH K KHAITAN Chairman

Revi have

82,968.64

18,739,85

11.919.97

8,906.43

10.21

31 Dec 2024 30 Sept 2024 31 Dec 2023 31 Dec 2024 31 Dec 2023 31 Mar 2024

30.146.84

8.009.26

5,648.36

4.215.27

4.83

KUANTUM GOLD

THE EXTENSIVE RANGE OF SPECIALTY PAPER

KREDA

Regd Office: Paper Mill, Saila Khurd 144 529, Distt. Hoshiarpur (Punjab)

Year Ended

Audited

1,21,129.65

33,870,49

24,761.06

18.382.57

21.07

The Board of Directors of the Company at its Meeting held on 11th February,

2025, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for

The full Unaudited Financial Results alongwith the Auditors Limited Review

Report are available on the websites of the Stock Exchanges at

www.bseindia.com and www.nseindia.com. The Results have been posted at

the website of the Company at https://www.kuantumpapers.com/financial-

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of amended SEBI

Key Financial indicators are given below for general information purpose only

27.007.58

5 246 69

2,815.85

2.097.46

2.40

KALEELA

COLOR COPIER

Quarter Ended

Reviewed

27.886.09

6 249 75

4,008.37

2,990.00

3.43

the Quarter and Nine Months ended 31st December, 2024.

information/ and can be accessed by scanning given QR code.

Particulars

Revenue from operations

Profit/(loss) before tax

Net profit/(loss) for the period

of INR 1/- each (not annualised)

restated- - Basic and Diluted (INR)

Earnings Per Share (EPS) of face value

K.ONE KONQUER

KOSMO

STIFFNER ENFOLD

KRAYO KRAYO BOARD

Kuantum

SI

1

2 EBITDA

3

4

Place : Chandigarh Date : 11° February 2025

OSHEEN KRESTO

CARTRIDGE PARCHMENT

MAPLITHO

### PUBLIC NOTICE IMPORTANT ANNOUNCEMENT

#### Beware of Fraudulent Entities claiming to be INDmoney or its Associate This public caution notice is being addressed on behalf of INDmoney Private Limiter

("INDmoney"), which operates in the business of stock broking, depository participan and research analyst. INDmoney is a SEBI-registered Stock Broker (SEBI Registration No. INZ000305337), SEBI Depository Participant (Registration No. IN-DP-690-2022) and Research Analyst (SEBI Registration No. INH000018948), Depository Participand ID: CDSL 12095500), Trading and Clearing Member of NSE (90267, M70042) and BSE (6779), and BSE RA Enlistment No. (6428) and is also registered with AMFI (ARN-254564). The Registered Office of INDmoney is located at 616, 6th Floor, Suncity Success Tower, Sector 65, Gurugram, Haryana-122005. The company's CIN is U67100HR2021PTC098653.

It has come to our attention that certain unscrupulous individuals and agencies are fraudulently impersonating INDmoney to deceive the public. These activities include the creation of fake social media accounts, websites, and WhatsApp/Telegram groups using INDmoney's name and logo to offer unauthorised investment schemes, promising guaranteed returns through schemes/groups like Cheetah Plan, Cheetah Project, VIP Wealth Prosperity, INDmoney Cheetah Plan 5, VIP Stock Navigation, Indmoney Private Limited Wealth Management Study Group, Ravi Saraogi Indmoney Group Advisor, etc that falsely claim to be associated with INDmoney.

Certain fraudsters are using entirely fake identities to mislead investors. They are no associated/affiliated with INDmoney in any capacity but claim to be account opening specialists, chief analysts, or investment advisors to deceive unsuspecting individuals These impersonators are reportedly using names such as Rama Seth, Rohan Mehta Mayank Singh Chandel, Armaan Goenka, Ravi Saraogi, and Jay Rajnikant Thacker to carry out their fraudulent activities.

Fraudulent mobile applications imitating INDmoney's brand are being used to steal personal and fi nancial information. These impersonators are misusing fake credentials. screenshots, and documents to assure victims of guaranteed profits in investments such as IPOs and upper circuit stocks. These fraudulent activities are unauthorised and poss serious risks to the public, including the potential loss of money and compromised personal information

. INDmoney has not authorised any individual, agency, or entity to solicit funds or offer guaranteed investment returns on its behalf. We strongly advise everyone to verify the authenticity of any communication or transaction purportedly involving INDmoney. Al individuals are advised to transact only through official INDmoney channels The official INDmoney platforms are as follows:

Website: www.indmoney.com, www.indstocks.com

Mobile App: Available on Google Play Store (<u>https://play.google.com/store/apps/</u> details?id=in.indwealth&hl=en\_IN&pli=1) and Apple App Store (<u>https://</u> apps.apple.com/in/app/indmoney-stocks-mutual-fund/id1450178837) WhatsApp: INDmoney's verified business account: +91 93118 16478 (look for the verified blue badge).

Social Media: Follow only official and verified INDmoney accounts on platform like Instagram, Twitter, Facebook, and LinkedIn, Links are as follows:

- 1) Facebook https://www.facebook.com/indmoney
- 2) Instagram https://www.instagram.com/indmoneyapp
- YouTube https://www.youtube.com/@INDmoney 3) 4) LinkedIn - https://www.linkedin.com/company/indmoney/

Place: Gurugram Date: 12.02.2025

- 5) Twitter (X) https://x.com/INDmoneyApp
- Customer Support Email: instockssupport@indmoney.com We urge users to
- Always verify the identity of anyone claiming to represent INDmoney.
- Download apps only from official app stores like Google Play or Apple App Store. File a complaint through the National Cyber Crime Reporting Portal (NCRP) at
- cybercrime.gov.in or by calling the national helpline number 1930. Inform your bank about any fraudulent transactions by calling their customer care hotline or visiting a branch.
- Report suspicious activity immediately to INDmoney at reportfraud@indmoney.com At INDmoney, we deeply care about the safety and security of our users and their financia well-being. We strongly urge everyone to remain vigilant and exercise caution when
- engaging in any financial activities. Please remember that INDmoney has not authorised any third-party entities to solicit funds or offer guaranteed returns on its behalf. Any engagement with unauthorised entities could result in financial losses, and we encourage
- you to rely solely on our official channels for any transactions or information. INDmone would not be responsible for any consequences, claims, disputes or issues arising from engagement with unauthorised entities/individuals.

Your trust is our highest priority, and we remain committed to protecting your interests INDmoney reserves the right to take strict legal action against individuals or organisations misusing our name and branding. If you have any concerns or suspect fraudulen activities, please report to us immediately

For INDmoney Private Limited

(Rs. in Lakhs

Compliance Officer

### PAVAN KHAITAN Vice Chairman & MD applicable. KAPPA PREMIUM KUANTUM KORR In the opinion of the Board Of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable segment in accorda with Ind AS 108"Operating Segments". The Ind AS compliant financial results, pertaining to the period December 31, 2024 have not been subject to limited review or audit. PREMIUM LITHO KODEXA KARD THERMIC KUPSTOCK SIPPS KUANTUM BOND of its affairs 2024 were Nil The Company is in process of commissioning 2 coating unit with an additional capacity of 1.25 Crore sq mtr of adhesive tape. The estimated project cost of the same is Rs 700.00 Lakhs. Out of the same, Company has already incurred Rs 659.76 Lakhs as on Dec 📾 kuantumcorp@kuantumpapers.com 🛛 @ www.kuantumpapers.com 🕓 01884-502737 CIN: L21012PB1997PLC035243 24. It is estimated that the new coating unit will be commissioned by end of March 25. year's classification / disclosure. 302, Babukhan Estate, Basheerbagh, Hyderabad - 50000 ter Place: Khopol (Rs. In Lakhs) Date : 11th Feb, 2025 PATANJAL PATANJALI FOODS LIMITED CIN: L15140MH1986PLC038536 Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 Statement of Standalone and Consolodated Financial Results for quarter and nine months ended 31st December, 2024 6.22 Quarter Ended Particulars 31.12.2024

To Pro Pro Pro O

s@nal Kuantum Papers Ltd STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

**Sonal Adhesives Limited** Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road Tal. Khalapur, Dist.Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045 Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in

#### EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

					(  t in Lakhs)	
			Stand	alone		
Sr.		Quarter	Ended	9 Months ended	Year ended	
No.	Particulars	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.03.2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations (net)	2672.37	2572.37	7929.72	10163.86	
2	Net Profit/ (Loss) from the Period	40.22	70.17	185.37	249.24	
	(before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)					
3	Net Profit/ (Loss) for the period before tax	40.22	70.17	185.37	249.24	
	(after Exceptional and/ or Extraordinary Items)					
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	29.51	18.20	137.39	185.45	
	(after Exceptional and/ or Extraordinary Items)					
5	Total Comprehensive Income for the period	29.55	18.13	137.51	185.58	
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]*					
6	Paid up Equity Share Capital					
	(Face value of Rs.10 each fully paid up)	606.10	606.10	606.10	606.10	
7	Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised)					
	(a) Basic	0.49	0.30	2.27	3.06	
	(b) Diluted	0.49	0.30	2.27	3.06	
t Th	a Ind AC as presulted in Castion 122 of the Companies Act 20	12 read with Care	naniaa (Indian Aa	accusting Otop doed	a) Dulas 2015 is	

The Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules. 2015 is applicable to the Company w.e.f. financial year 2017-18 Notes :

The above results are an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 31st December 2024 These have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February 2025. The same can be accessed on the BSE website and our company's website by scanning the QR code provided below.

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and polices to the exten

However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view

As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 31 December 2024 and as on 30 September

Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspond with the quarter's

For Sonal Adhesives Ltd Sd/ Sandeep Arora **Managing Director** DIN No: 00176939

of Unaudited Consolidat	ted Financial Results for the Quart
PHA GEO (INDIA) LIMITED 🦻	Corporate Office: Plot No. // & /8, 2nd Floor, Namalapur Colony Phase III, Banjara Hills, Hyderabad -5000/37 Tel: 040-23550502/ 50 Email: info@alphageoindia.com, Website: www.alphageoindia.cc

CIN: L74210TG1987PLC007580

Extract and Nine Months Ended December 31, 2024 For the Quarter ended 31.12.2024 For the Nine Months For the Quarter ended 31.12.2023 ended 31.12.2023 S. Particulars No.

1	Total Income from Operations	1115.80	5511.73	3924.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1000.45)	(427.24)	474.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1000.45)	(427.24)	474.75
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(796.49)	(227.26)	455.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(718.80)	(129.74)	457.72
6	Equity Share Capital (Paid Up)	636.48	636.48	636.48
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
	Earnings Per Share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations):			
8	Basic:	(12.34)	(3.66)	6.22

Diluted: (12.34) (3.66) 1. The above is an extract of the detailed Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com, at the Company's website: https://alphageoindia.com/financial\_results.htm and also can be accessed by scanning the QR Code provided below. 2 The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 is as giv

given below: (Rs. In Lakhs)							
Particulars	For the Quarter ended 31.12.2024	For the Nine Months ended 31.12.2024	For the Quarter ended 31.12.2023				
otal Revenue from Operations	1115.80	4854.85	2315.45				
rofit before tax from continuing operations	(970.62)	(518.69)	392.81				
rofit after tax from continuing operations	(779.35)	(312.36)	440.63				
rofit / (Loss) from discontinuing operations	-	-	-				
Other Comprehensive Income (Net of Tax)	1.41	4.26	0.12				

CONSOLIDATED STANDALONE Year Ended Nine Months Ende Nine Months Ended Quarter Ended 31.03.2024 (Audited) 31.12.2024 (Unaudited) 30.09.2024 (Unaudited) 31.12.2023 Unaudited 31.12.2024 31.12.2023 (Unaudited) 31.12.2024 30.09.2024 (Unaudited) Unaudited) Unaudited) Unaudited Total Income from Operations 9,10,313.11 8,15,418.70 7,91,070.23 24,43,037.78 23,49,969.16 31,72,135.45 8,15,418.70 24,43,037.78 9,10,313.11 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 49,124.75 41,727.71 30,578.74 1,26,767.93 76,036.69 1,06,008.52 50,135.83 41.688.76 1,27,722.40 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 49.124.75 41.727.71 30.578.74 1.26.767.93 76.036.69 1.06.008.52 50.135.83 41.688.76 1.27.722.40 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional 37,093.18 30,897.19 21,654.16 94,280.52 55,883.16 76,515.09 37,848.49 30,858.24 94,979.22 and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 37.516.66 31.026.96 21.062.47 94,401.63 56.562.22 77.946.29 38.271.97 30.988.01 95.100.33 Income (after tax)

5

Total Comprehensive Income	(777.94)	(308.10)	4	40.75
The detailed Statement of Unaudited Standalone Financial R December 31, 2024 is available on the Stock Exchange Website Company's website: https://alphageoindia.com/financial_results. QR Code provided below.	es- www.nseindia.com	n; www.bseindia.com,	at the	
Hyderabad 11.02.2025				n <b>dia) Limitec</b> Dinesh Alla aging Directo

**GOKAK TEXTILES LIMITED** 

Quarter

ended 31.12.2024

(Unaudited)

2.568.34

(992.93)

(992.93)

(992.93)

(992.93)649.93 Nine Month

ended 31.12.2024

(Unaudited)

8.339.30

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

649.93

CIN: L17116KA2006PLC038839

Registered office: #1, 2nd Floor, 12th Cross, Ideal Homes, Near Jayanna Circle ,Rajarajeshwari Nagar, Bengaluru 560098

Tel No. 080 29744077/78 Website : www.gokaktextiles.com Email : secretarial@gokaktextiles.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter and Nine months ended

Particulars

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the									
	Audited Balance Sheet of the previous year							-		
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)									
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)									
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
Q	te: The above is an extract of the detailed format of Quarterly Financia anterly Financial Results are available on the website of the Stock Excha Exceptiopnal and/or Extraordinary items adjisted in the statement of Profil	nge-www.bseindia	.com, www.nseind	ia.com and website				equirements) Re	egulations, 2015.	The full format of the

Place : Haridwar Date : 10.02.2025

For and On Behalf of Board of Directors
Sd/-
Ram Bharat
Managing Director

### **Technocraft Industries (India) Limited**

Where the best is yet to come

Registered Office: Technocraft House , A-25, Road No 3 , MIDC , Andheri (East) , Mumbai-93.

Tel: 4098 2222/0002; Fax No. 40982200; CIN No. L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com: website: www.technocraftgroup.com

Extract of the Consolidated & Standalone Un Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st December 2024

₹ in L	.acs except	otherwise	stated
--------	-------------	-----------	--------

		CONSOLIDATED						STANDALONE					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited	Period Ended 31.12.2024 Un -Audited	Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited		Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	64,433.38	62,856.33	51,267.35	1,89,330.20	1,58,908.14	2,18,162.84	54,538.12	52,085.10	39,804.67	1,52,301.13	1,18,988.50	1,64,281.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	5,781.66	9,290.83	8,128.23	26,174.26	29,154.16	38,090.27	6,657.70	8,328.56	5,182.32	23,181.89	17,141.60	23,330.31
3	Net $\mbox{Profit}/(\mbox{Loss})$ for the period after Tax (after Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	4,143.62	7,121.26	6,157.71	19,653.94	22,238.47	27,975.18	5,006.70	6,485.62	3,799.71	17,809.38	12,987.32	16,919.82
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax )												
	and other comprehensive income(after tax)]	3,982.14	7,312.57	5,615.18	19,629.58	21,605.95	27,388.09	4,995.08	6,474.00	3,753.33	17,774.52	12,950.89	16,821.98
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17
8	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	18.03	30.16	25.61	83.23	91.39	115.28	22.12	28.29	16.55	77.92	56.56	73.68
9	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)
10	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations-												
	Basic and Diluted (in ₹)	18.03	30.16	25.39	83.23	91.17	115.06	22.12	28.29	16.33	77.92	56.34	73.46

#### Notes :

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.technocraftgroup.com

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th Feburary 2025



For Technocraft Industries (India) Limited Sd/ Navneet Kumar Sarat (CEO & Whole-time Director) (DIN NO. 00035686)

### Place : Mumbai

#### Dated : 11th Feburary, 2025

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 15.222.98 15 222 98 14 962 98 (i) Instruments entirely equity in nature (19,507,70) (19,507,70) (16,698,34) (ii) Other equity Earning per equity share (of Rs.10/- each) for continuing and 8 discontinued operations (i) Basic (15.41) (34.14) (12.96) (ii) Diluted (15.41) (34.14) (12.96)

Note:

G

**GOKAK**<sup>\*</sup>

TEXTILES LIMITED

1 Total income from operations

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Comprehensive Income (after tax)]

6 Paid up Equity Share Capital

Total Comprehensive Income for the period

No

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) Key Standalone Financial Information - Turnover, Profit before tax and profit after tax on standalone basis

Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
Turnover	2,470.56	7,852.19	3,348.16
Profit Before Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)
Profit After Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)

3) The above financial results were reviewed and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2025 and has been subject to limited review of the statutory auditors of the Company.

4) The figures for the corresponding periods have been regrouped and rearranged wherever necessary, to make them comparable.

5) The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.gokaktextiles.com and can also be accessed through the Quick Responce Code (QR Code) given below.



For Gokak Textiles Limited
Sd/-
Gautam V. Kumtakar
MD & CEO
DIN: 09791999

mber 31, 2024

(Rs. In Lakhs

Quarter

ended

31.12.2023

(Unaudited)

3.327.83

(342.06)

(342.06)

(342.06)

(342.06)

649.93

#### ("INDmoney"), which operates in the business of stock broking, depository participan and research analyst. INDmoney is a SEBI-registered Stock Broker (SEBI Registration No. INZ000305337), SEBI Depository Participant (Registration No. IN-DP-690-2022) and Research Analyst (SEBI Registration No. INH000018948), Depository Participant ID: CDSL 12095500), Trading and Clearing Member of NSE (90267, M70042) and BSE **Sonal Adhesives Limited** (6779), and BSE RA Enlistment No. (6428) and is also registered with AMFI (ARN-254564). The Registered Office of INDmoney is located at 616, 6th Floor, Suncity Kuantum s@nal Kuantum Papers Ltd Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road Success Tower, Sector 65, Gurugram, Haryana-122005. The company's CIN is Tal. Khalapur, Dist.Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045 U67100HR2021PTC098653. STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in It has come to our attention that certain unscrupulous individuals and agencies are EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS fraudulently impersonating INDmoney to deceive the public. These activities include The Board of Directors of the Company at its Meeting held on 11th February, the creation of fake social media accounts, websites, and WhatsApp/Telegram groups using INDmoney's name and logo to offer unauthorised investment schemes, promising FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 2025, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for ( ₹ in Lakhs) guaranteed returns through schemes/groups like Cheetah Plan, Cheetah Project, VIP Wealth Prosperity, INDmoney Cheetah Plan 5, VIP Stock Navigation, Indmoney Private the Quarter and Nine Months ended 31st December, 2024. ÷ Standalone The full Unaudited Financial Results alongwith the Auditors Limited Review Limited Wealth Management Study Group, Ravi Saraogi Indmoney Group Advisor, etc 9 Months ended Quarter Endec Year ended that falsely claim to be associated with INDmoney. Report are available on the websites of the Stock Exchanges at Particulars 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.03.2024 Certain fraudsters are using entirely fake identities to mislead investors. They are no www.bseindia.com and www.nseindia.com. The Results have been posted at (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) associated/affiliated with INDmoney in any capacity but claim to be account opening the website of the Company at https://www.kuantumpapers.com/financial-Total income from operations (net) 2672.3 2572.37 7929.72 10163.86 specialists, chief analysts, or investment advisors to deceive unsuspecting individuals These impersonators are reportedly using names such as Rama Seth, Rohan Mehta Net Profit/ (Loss) from the Period 40.22 70.17 185.37 249.24 information/ and can be accessed by scanning given QR code. (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items Mayank Singh Chandel, Armaan Goenka, Ravi Saraogi, and Jay Rajnikant Thacker to carry out their fraudulent activities The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of amended SEBI Net Profit/ (Loss) for the period before tax 40.22 70 17 185.37 249.24 Fraudulent mobile applications imitating INDmoney's brand are being used to steal personal and fi nancial information. These impersonators are misusing fake credentials. (after Exceptional and/ or Extraordinary Items) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 29.51 137.39 185.45 18.20 Net Profit/ (Loss) for the period after tax screenshots, and documents to assure victims of guaranteed profits in investments such Key Financial indicators are given below for general information purpose only as IPOs and upper circuit stocks. These fraudulent activities are unauthorised and poss serious risks to the public, including the potential loss of money and compromised (after Exceptional and/ or Extraordinary Items) 29.55 18.13 137.51 185.58 Total Comprehensive Income for the period Quarter Ended Nine Months Ended Year Ended personal information [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) 31 Dec 2024 30 Sept 2024 31 Dec 2023 31 Dec 2024 31 Dec 2023 31 Mar 2024 Particulars . INDmoney has not authorised any individual, agency, or entity to solicit funds or offer guaranteed investment returns on its behalf. We strongly advise everyone to verify the and Other Comprehensive Income (after tax)]\* Audited Reviewed Revie ved Paid up Equity Share Capital authenticity of any communication or transaction purportedly involving INDmoney. Al 82,968.64 1,21,129.65 Revenue from operations 27.007.58 27.886.09 30.146.84 91,244.87 (Face value of Rs.10 each fully paid up) 606.10 606.10 606.10 606.10 individuals are advised to transact only through official INDmoney channels Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised) 2 EBITDA 5 246 69 6 249 75 8.009.26 18,739,85 27,201,98 33,870,49 The official INDmoney platforms are as follows: 0 4 9 0.30 2.27 3.06 (a) Basic Website: www.indmoney.com, www.indstocks.com Profit/(loss) before tax 2,815.85 4,008.37 5,648.36 11.919.97 20,119.67 24,761.06 (b) Diluted 0.49 0.30 2.27 3.06 Mobile App: Available on Google Play Store (<u>https://play.google.com/store/apps/</u> details?id=in.indwealth&hl=en\_IN&pli=1) and Apple App Store (<u>https://</u> apps.apple.com/in/app/indmoney-stocks-mutual-fund/id1450178837) Net profit/(loss) for the period The Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is 2.097.46 2,990.00 4.215.27 8,906.43 14,993,71 18.382.57 applicable to the Company w.e.f. financial year 2017-18 Earnings Per Share (EPS) of face value Notes : WhatsApp: INDmoney's verified business account: +91 93118 16478 (look for the of INR 1/- each (not annualised) 2.40 3.43 4.83 10.21 17.18 21.07 The above results are an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 31st December 2024 verified blue badge). These have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February 2025. The same can be accessed on the BSE website and our company's website by scanning the QR code provided restated- - Basic and Diluted (INR) Social Media: Follow only official and verified INDmoney accounts on platform like Instagram, Twitter, Facebook, and LinkedIn, Links are as follows: For Kuantum Papers Limited below. 1) Facebook - https://www.facebook.com/indmoney Place : Chandigarh Date : 11<sup>®</sup> February 2025 JAGESH K KHAITAN Chairman This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) 2) Instagram - https://www.instagram.com/indmoneyapp prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and polices to the exten PAVAN KHAITAN Vice Chairman & MD 3) YouTube - https://www.youtube.com/@INDmoney applicable. K.ONE KONQUER KUANTUM GOLD KAPPA PREMIUM KUANTUM KORR SHEEN KRESTO KALEELA 4) LinkedIn - https://www.linkedin.com/company/indmoney/ In the opinion of the Board Of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable segment in accordance MAPLITHO COLOR COPIER 5) Twitter (X) - https://x.com/INDmoneyApp with Ind AS 108"Operating Segments". KOSMO THE EXTENSIVE RANGE OF SPECIALTY PAPER The Ind AS compliant financial results, pertaining to the period December 31, 2024 have not been subject to limited review or audit. Customer Support Email: instockssupport@indmoney.com CARTRIDGE PARCHMENT STIFFNER ENFOLD PREMIUM LITHO KODEXA KARD THERMIC KUPSTOCK SIPPS However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view We urge users to: KREDA KRAYO KRAYO BOARD KUANTUM BOND of its affairs Always verify the identity of anyone claiming to represent INDmoney. As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 31 December 2024 and as on 30 September Download apps only from official app stores like Google Play or Apple App Store. 2024 were Nil File a complaint through the National Cyber Crime Reporting Portal (NCRP) at Regd Office: Paper Mill, Saila Khurd 144 529, Distt. Hoshiarpur (Punjab) The Company is in process of commissioning 2 coating unit with an additional capacity of 1.25 Crore sq mtr of adhesive tape. The estimated project cost of the same is Rs 700.00 Lakhs. Out of the same, Company has already incurred Rs 659.76 Lakhs as on Dec cybercrime.gov.in or by calling the national helpline number 1930. 📾 kuantumcorp@kuantumpapers.com 🛛 📵 www.kuantumpapers.com 🕓 01884-502737 CIN: L21012PB1997PLC035243 24. It is estimated that the new coating unit will be commissioned by end of March 25. Inform your bank about any fraudulent transactions by calling their customer care hotline or visiting a branch. Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspond with the quarter's Report suspicious activity immediately to INDmoney at reportfraud@indmoney.com year's classification / disclosure At INDmoney, we deeply care about the safety and security of our users and their financia well-being. We strongly urge everyone to remain vigilant and exercise caution when CIN: L74210TG1987PLC007580 Regd Office: 802, Babukhan Estate, Basheerbagh, Hyderabad - 50000 Corporate Office: Plot No. 77 & 78, 2nd Floor, Kamalapuri Colony, Phase III, Banjara Hills, Hyderabad -500073 Tel: 040-23550502/ 503, engaging in any financial activities. Please remember that INDmoney has not authorised any third-party entities to solicit funds or offer guaranteed returns on its behalf. Any engagement with unauthorised entities could result in financial losses, and we encourage ALPHA GEO (INDIA) LIMITED For Sonal Adhesives Ltd Sd/ you to rely solely on our official channels for any transactions or information. INDmone would not be responsible for any consequences, claims, disputes or issues arising from Sandeep Arora **Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter** Place: Khopol **Managing Director** and Nine Months Ended December 31, 2024 engagement with unauthorised entities/individuals. (Rs. In Lakhs) Date : 11th Feb, 2025 DIN No: 00176939 Your trust is our highest priority, and we remain committed to protecting your interests INDmoney reserves the right to take strict legal action against individuals or organisations For the Quarter For the Nine Months For the Quarter Particulars ended 31.12.2024 ended 31.12.2024 ended 31.12.2023 misusing our name and branding. If you have any concerns or suspect fraudulen Total Income from Operations 1115.80 5511.73 3924.47 activities, please report to us immediately Net Profit / (Loss) for the period For INDmoney Private Limited (1000.45)(427.24)474.75 Place: Gurugram Date: 12.02.2025 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Compliance Officer Net Profit / (Loss) for the period before tax (1000.45) (427.24) 474.75 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (796.49) (227.26) 455.57



### PATANJALI FOODS LIMITED

CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021

Statement of Standalone and Consolodated Financial Results for quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024

										(Rs. in Lakhs)	
		STANDALONE						CONSOLIDATED			
S. No.	Particulars		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended	
		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	
1	Total Income from Operations	9,10,313.11	8,15,418.70	7,91,070.23	24,43,037.78	23,49,969.16	31,72,135.45	9,10,313.11	8,15,418.70	24,43,037.78	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or										
	Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional										
	and/or Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40	
1	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional										
	and/or Extraordinary items#)	37,093.18	30,897.19	21,654.16	94,280.52	55,883.16	76,515.09	37,848.49	30,858.24	94,979.22	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising										
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive										
	Income (after tax)]	37,516.66	31,026.96	21,062.47	94,401.63	56,562.22	77,946.29	38,271.97	30,988.01	95,100.33	
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the										
	Audited Balance Sheet of the previous year							-			
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)										
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
3b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)										
ן.עכ						45 444	21.14	10.46*	8.53*	26.24*	
50.	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.40	0.55	20.24	

months ended December 31, 2024 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com, at the Company's website: https://alphageoindia.com/financial\_results.htm and also can be accessed by scanning the QR Code provided below. 2 The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 is as given below (Rs. In Lakhs) For the Quarter For the Nine Months For the Quarter Particulars ended 31.12.2024 ended 31.12.2024 ended 31.12.2023 Total Revenue from Operations 1115.80 4854.85 2315.45 Profit before tax from continuing operations (970.62) (518.69) 392.81 Profit after tax from continuing operations (779.35) (312.36) 440.63 Profit / (Loss) from discontinuing operations Other Comprehensive Income (Net of Tax) 1.41 4.26 0.12

1. The above is an extract of the detailed Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter, and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the guarter and nine

(718.80)

636.48

(12.34)

(12.34)

(129.74)

636.48

(3.66)

(3.66)

mber 31, 2024

(Rs. In Lakhs

Quarter

ended

31.12.2023

(Unaudited)

3.327.83

(342.06)

(342.06)

(342.06)

(342.06)

649.93

457.72

636.48

6.22

6.22

Total Comprehensive Income	(777.94)	(308.10)	4	40.75
The detailed Statement of Unaudited Standalone Financial R December 31, 2024 is available on the Stock Exchange Website Company's website: https://alphageoindia.com/financial_results. QR Code provided below.	es- www.nseindia.com	n; www.bseindia.com,	at the	
Hyderabad 11.02.2025				n <b>dia) Limitec</b> Dinesh Alla aging Directo

**GOKAK TEXTILES LIMITED** 

Quarter

ended 31.12.2024

(Unaudited)

2.568.34

(992.93)

(992.93)

(992.93)

(992.93)649.93 Nine Month

ended 31.12.2024

(Unaudited)

8.339.30

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

649.93

CIN: L17116KA2006PLC038839

Registered office: #1, 2nd Floor, 12th Cross, Ideal Homes, Near Jayanna Circle ,Rajarajeshwari Nagar, Bengaluru 560098

Tel No. 080 29744077/78 Website : www.gokaktextiles.com Email : secretarial@gokaktextiles.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter and Nine months ended

Particulars

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

### **Technocraft Industries (India) Limited**

Where the best is yet to come

5

PUBLIC NOTICE IMPORTANT ANNOUNCEMENT Beware of Fraudulent Entities claiming to be INDmoney or its Associates This public caution notice is being addressed on behalf of INDmoney Private Limiter

Registered Office: Technocraft House , A-25, Road No 3 , MIDC , Andheri (East) , Mumbai-93.

Tel: 4098 2222/0002; Fax No. 40982200; CIN No. L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com: website: www.technocraftgroup.com

Extract of the Consolidated & Standalone Un Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st December 2024

₹ in L	.acs except	otherwise	stated
--------	-------------	-----------	--------

		CONSOLIDATED					STANDALONE						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited	Period Ended 31.12.2024 Un -Audited	Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited		Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	64,433.38	62,856.33	51,267.35	1,89,330.20	1,58,908.14	2,18,162.84	54,538.12	52,085.10	39,804.67	1,52,301.13	1,18,988.50	1,64,281.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	5,781.66	9,290.83	8,128.23	26,174.26	29,154.16	38,090.27	6,657.70	8,328.56	5,182.32	23,181.89	17,141.60	23,330.31
3	Net $\mbox{Profit}/(\mbox{Loss})$ for the period after Tax (after Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	4,143.62	7,121.26	6,157.71	19,653.94	22,238.47	27,975.18	5,006.70	6,485.62	3,799.71	17,809.38	12,987.32	16,919.82
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax )												
	and other comprehensive income(after tax)]	3,982.14	7,312.57	5,615.18	19,629.58	21,605.95	27,388.09	4,995.08	6,474.00	3,753.33	17,774.52	12,950.89	16,821.98
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17
8	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	18.03	30.16	25.61	83.23	91.39	115.28	22.12	28.29	16.55	77.92	56.56	73.68
9	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)
10	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations-												
	Basic and Diluted (in ₹)	18.03	30.16	25.39	83.23	91.17	115.06	22.12	28.29	16.33	77.92	56.34	73.46

#### Notes :

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.technocraftgroup.com

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th Feburary 2025



For Technocraft Industries (India) Limited Sd/ Navneet Kumar Sarat (CEO & Whole-time Director) (DIN NO. 00035686)

### Place : Mumbai

#### Dated : 11th Feburary, 2025

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 15.222.98 15 222 98 14 962 98 (i) Instruments entirely equity in nature (ii) Other equity (19,507,70) (19,507,70) (16,698,34) Earning per equity share (of Rs.10/- each) for continuing and 8 discontinued operations (i) Basic (15.41) (34.14) (12.96) (ii) Diluted (15.41) (34.14) (12.96)

Note:

SI

1

3

4

S.

No

1

2

3

4

5

Basic:

Diluted:

G

**GOKAK**<sup>\*</sup>

TEXTILES LIMITED

1 Total income from operations

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Comprehensive Income (after tax)]

6 Paid up Equity Share Capital

Total Comprehensive Income for the period

No

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and

Other Comprehensive Income (after tax)]

7 Reserves (excluding Revaluation Reserve)

Earnings Per Share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)

6 Equity Share Capital (Paid Up)

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) Key Standalone Financial Information - Turnover, Profit before tax and profit after tax on standalone basis

Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
Turnover	2,470.56	7,852.19	3,348.16
Profit Before Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)
Profit After Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)

3) The above financial results were reviewed and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2025 and has been subject to limited review of the statutory auditors of the Company.

4) The figures for the corresponding periods have been regrouped and rearranged wherever necessary, to make them comparable.

5) The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.gokaktextiles.com and can also be accessed through the Quick Responce Code (QR Code) given below.



For Gokak Textiles Limited
Sd/-
Gautam V. Kumtakar
MD & CEO
DIN: 09791999

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of amended SEBI

Key Financial indicators are given below for general information purpose only

27.007.58

5 246 69

2,815.85

2.097.46

2.40

KALEELA

COLOR COPIER

Quarter Ended

Reviewed

27.886.09

6 249 75

4,008.37

2,990.00

3.43

THE EXTENSIVE RANGE OF SPECIALTY PAPER

KREDA

Regd Office: Paper Mill, Saila Khurd 144 529, Distt. Hoshiarpur (Punjab)

📾 kuantumcorp@kuantumpapers.com 🛛 📵 www.kuantumpapers.com 🕓 01884-502737 CIN: L21012PB1997PLC035243

The Board of Directors of the Company at its Meeting held on 11th February,

2025, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for

The full Unaudited Financial Results alongwith the Auditors Limited Review

Report are available on the websites of the Stock Exchanges at

www.bseindia.com and www.nseindia.com. The Results have been posted at

the website of the Company at https://www.kuantumpapers.com/financial-

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

the Quarter and Nine Months ended 31st December, 2024.

information/ and can be accessed by scanning given QR code.

Particulars

Revenue from operations

Profit/(loss) before tax

Net profit/(loss) for the period

of INR 1/- each (not annualised)

restated- - Basic and Diluted (INR)

Earnings Per Share (EPS) of face value

K.ONE KONQUER

ALPHA GEO (INDIA) LIMITED

Particulars

Total Income from Operations

KOSMO

KRAYO KRAYO BOARD

Kuantum

SI

1

2 EBITDA

3

4

S.

No

1

Place : Chandigarh Date : 11<sup>®</sup> February 2025

KOSHEEN KRESTO

MAPLITHO

CARTRIDGE PARCHMENT

### PUBLIC NOTICE IMPORTANT ANNOUNCEMENT

#### Beware of Fraudulent Entities claiming to be INDmoney or its Associates This public caution notice is being addressed on behalf of INDmoney Private Limiter

5

('INDmoney'), which operates in the business of stock broking, depository participan and research analyst. INDmoney is a SEBI-registered Stock Broker (SEBI Registration No. INZ000305337), SEBI Depository Participant (Registration No. IN-DP-690-2022) and Research Analyst (SEBI Registration No. INH000018948), Depository Participand ID: CDSL 12095500), Trading and Clearing Member of NSE (90267, M70042) and BSE (6779), and BSE RA Enlistment No. (6428) and is also registered with AMFI (ARN-254564). The Registered Office of INDmoney is located at 616, 6th Floor, Suncity Success Tower, Sector 65, Gurugram, Haryana-122005. The company's CIN is U67100HR2021PTC098653.

It has come to our attention that certain unscrupulous individuals and agencies are fraudulently impersonating INDmoney to deceive the public. These activities include the creation of fake social media accounts, websites, and WhatsApp/Telegram groups using INDmoney's name and logo to offer unauthorised investment schemes, promising guaranteed returns through schemes/groups like Cheetah Plan, Cheetah Project, VIP Wealth Prosperity, INDmoney Cheetah Plan 5, VIP Stock Navigation, Indmoney Private Limited Wealth Management Study Group, Ravi Saraogi Indmoney Group Advisor, etc that falsely claim to be associated with INDmoney.

Certain fraudsters are using entirely fake identities to mislead investors. They are no associated/affiliated with INDmoney in any capacity but claim to be account opening specialists, chief analysts, or investment advisors to deceive unsuspecting individuals These impersonators are reportedly using names such as Rama Seth, Rohan Mehta Mayank Singh Chandel, Armaan Goenka, Ravi Saraogi, and Jay Rajnikant Thacker to carry out their fraudulent activities

Fraudulent mobile applications imitating INDmoney's brand are being used to steal personal and fi nancial information. These impersonators are misusing fake credentials. screenshots, and documents to assure victims of guaranteed profits in investments such as IPOs and upper circuit stocks. These fraudulent activities are unauthorised and poss serious risks to the public, including the potential loss of money and compromised personal information

. INDmoney has not authorised any individual, agency, or entity to solicit funds or offer guaranteed investment returns on its behalf. We strongly advise everyone to verify the authenticity of any communication or transaction purportedly involving INDmoney. Al individuals are advised to transact only through official INDmoney channels

Mobile App: Available on Google Play Store (<u>https://play.google.com/store/apps/</u> <u>details?id=in.indwealth&hl=en\_IN&pli=1</u>) and Apple App Store (<u>https://</u> <u>apps.apple.com/in/app/indmoney-stocks-mutual-fund/id1450178837</u>) WhatsApp: INDmoney's verified business account: +91 93118 16478 (look for the

Social Media: Follow only official and verified INDmoney accounts on platform like Instagram, Twitter, Facebook, and LinkedIn. Links are as follows:

- 1) Facebook https://www.facebook.com/indmoney

- 5) Twitter (X) https://x.com/INDmoneyApp
- Customer Support Email: instockssupport@indmoney.com
- Download apps only from official app stores like Google Play or Apple App Store.
- cybercrime.gov.in or by calling the national helpline number 1930. Inform your bank about any fraudulent transactions by calling their customer care
- Report suspicious activity immediately to INDmoney at reportfraud@indmoney.com
- engaging in any financial activities. Please remember that INDmoney has not authorised any third-party entities to solicit funds or offer guaranteed returns on its behalf. Any engagement with unauthorised entities could result in financial losses, and we encourage
- Your trust is our highest priority, and we remain committed to protecting your interests

INDmoney reserves the right to take strict legal action against individuals or organisations misusing our name and branding. If you have any concerns or suspect fraudulen activities, please report to us immediately

Total income from operations (net) 2672.3 2572.37 7929.72 10163.86 Net Profit/ (Loss) from the Period 40.22 70.17 185.37 249.24 (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items 40.22 70 17 Net Profit/ (Loss) for the period before tax 185.37 249.24 (after Exceptional and/ or Extraordinary Items) 29.51 137.39 18.20 185.45 Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary Items) 29.55 18.13 137.51 185.58 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]\* Paid up Equity Share Capital (Face value of Rs.10 each fully paid up) 606.10 606.10 606.10 606.10 Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised) 0 4 9 0.30 2.27 (a) Basic (b) Diluted 0.49 0.30 2.27 The Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is applicable to the Company w.e.f. financial year 2017-18 Notes : The above results are an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 31st December 2024 These have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February 2025. The same can be accessed on the BSE website and our company's website by scanning the QR code provided below.

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

Particulars

**Sonal Adhesives Limited** 

Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road

Tal. Khalapur, Dist.Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045

Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in

Quarter Endec

31.12.2024

(Unaudited)

Standalone

31.12.2023

(Unaudited)

9 Months ended

31.12.2024

(Unaudited)

s@nal

Kuantum Papers Ltd

Nine Months Ended

91,244.87

27,201,98

20,119.67

14,993,71

17.18

For Kuantum Papers Limited

PAVAN KHAITAN Vice Chairman & MD

JAGESH K KHAITAN Chairman

Revi hav

82,968.64

18,739,85

11.919.97

8,906.43

10.21

KUANTUM GOLD KAPPA PREMIUM KUANTUM KORR

KUANTUM BOND

CIN: L74210TG1987PLC007580 Regd Office: 802, Babukhan Estate, Basheerbagh, Hyderabad - 50000 Corporate Office: Plot No. 77 & 78, 2nd Floor, Kamalapuri Colony, Phase III, Banjara Hills, Hyderabad -500073 Tel: 040-23550502/ 503,

31 Dec 2024 30 Sept 2024 31 Dec 2023 31 Dec 2024 31 Dec 2023 31 Mar 2024

30.146.84

8.009.26

5,648.36

4.215.27

4.83

STIFFNER ENFOLD PREMIUM LITHO KODEXA KARD THERMIC KUPSTOCK SIPPS

Year Ended

Audited

1,21,129.65

33,870,49

24,761.06

18.382.57

21.07

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and polices to the exten applicable.

In the opinion of the Board Of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable segment in accorda with Ind AS 108"Operating Segments".


The Ind AS compliant financial results, pertaining to the period December 31, 2024 have not been subject to limited review or audit. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view of its affairs

As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 31 December 2024 and as on 30 September 2024 were Nil

The Company is in process of commissioning 2 coating unit with an additional capacity of 1.25 Crore sq mtr of adhesive tape. The estimated project cost of the same is Rs 700.00 Lakhs. Out of the same, Company has already incurred Rs 659.76 Lakhs as on Dec 24. It is estimated that the new coating unit will be commissioned by end of March 25.

Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspond with the quarter's year's classification / disclosure





Net Profit / (Loss) for the period 2 (1000.45)(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 3 (1000.45) (427.24) 474.75 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 4 (796.49) (227.26) 455.57 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and (718.80) (129.74) 5 457.72 Other Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital (Paid Up) 636.48 636.48 636.48 7 Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)

(12.34) (3.66) 6.22 Basic: (3.66) Diluted: (12.34) 6.22 1. The above is an extract of the detailed Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter, and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com, at the Company's website: https://alphageoindia.com/financial\_results.htm and also can be accessed by scanning the QR Code provided below. 2 The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 is as given below:

de given below.			(Rs. In Lakhs)
Particulars	For the Quarter ended 31.12.2024	For the Nine Months ended 31.12.2024	For the Quarter ended 31.12.2023
Total Revenue from Operations	1115.80	4854.85	2315.45
Profit before tax from continuing operations	(970.62)	(518.69)	392.81
Profit after tax from continuing operations	(779.35)	(312.36)	440.63
Profit / (Loss) from discontinuing operations	-	-	-
Other Comprehensive Income (Net of Tax)	1.41	4.26	0.12
Total Community Income	(777.04)	(200.40)	440.75

For Sonal Adhesives Ltd Sd/ Sandeep Arora **Managing Director** DIN No: 00176939

# PATANJAL

### PATANJALI FOODS LIMITED

CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021

Statement of Standalone and Consolodated Financial Results for guarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024

		STANDALONE						CONSOLIDATED			
S. Vo.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended	
10.		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	
1	Total Income from Operations	9,10,313.11	8,15,418.70	7,91,070.23	24,43,037.78	23,49,969.16	31,72,135.45	9,10,313.11	8,15,418.70	24,43,037.78	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or										
	Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional										
	and/or Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional										
	and/or Extraordinary items#)	37,093.18	30,897.19	21,654.16	94,280.52	55,883.16	76,515.09	37,848.49	30,858.24	94,979.22	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising										
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive										
	Income (after tax)]	37,516.66	31,026.96	21,062.47	94,401.63	56,562.22	77,946.29	38,271.97	30,988.01	95,100.33	
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the										
	Audited Balance Sheet of the previous year							-			
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)										
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)										
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	

The official INDmoney platforms are as follows: 3.06 Website: www.indmoney.com, www.indstocks.com 3.06 verified blue badge).

Place: Gurugram Date: 12.02.2025

( ₹ in Lakhs)

Year ended

31.03.2024

(Audited)

2) Instagram - https://www.instagram.com/indmoneyapp


3) YouTube - https://www.youtube.com/@INDmoney


4) LinkedIn - https://www.linkedin.com/company/indmoney/

We urge users to:

Always verify the identity of anyone claiming to represent INDmoney.

## File a complaint through the National Cyber Crime Reporting Portal (NCRP) at





For INDmoney Private Limited

Compliance Officer

Total Comprehensive Income	(777.94)	(308.10)	4	40.75
The detailed Statement of Unaudited Standalone Financial R December 31, 2024 is available on the Stock Exchange Website Company's website: https://alphageoindia.com/financial_results. QR Code provided below.	es- www.nseindia.com	n; www.bseindia.com,	at the	
Hyderabad 11.02.2025				n <b>dia) Limitec</b> Dinesh Alla aging Directo

**GOKAK TEXTILES LIMITED** 

Quarter

ended 31.12.2024

(Unaudited)

2.568.34

(992.93)

(992.93)

(992.93)

(992.93)649.93 Nine Month

ended 31.12.2024

(Unaudited)

8.339.30

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

649.93

CIN: L17116KA2006PLC038839

Registered office: #1, 2nd Floor, 12th Cross, Ideal Homes, Near Jayanna Circle ,Rajarajeshwari Nagar, Bengaluru 560098

Tel No. 080 29744077/78 Website : www.gokaktextiles.com Email : secretarial@gokaktextiles.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter and Nine months ended

Particulars

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

### **Technocraft Industries (India) Limited**

Where the best is yet to come

Registered Office: Technocraft House , A-25, Road No 3 , MIDC , Andheri (East) , Mumbai-93.

Tel: 4098 2222/0002; Fax No. 40982200; CIN No. L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com: website: www.technocraftgroup.com

Extract of the Consolidated & Standalone Un Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st December 2024

₹ in L	.acs except	otherwise	stated
--------	-------------	-----------	--------

		CONSOLIDATED					STANDALONE						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited	Period Ended 31.12.2024 Un -Audited	Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited		Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	64,433.38	62,856.33	51,267.35	1,89,330.20	1,58,908.14	2,18,162.84	54,538.12	52,085.10	39,804.67	1,52,301.13	1,18,988.50	1,64,281.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	5,781.66	9,290.83	8,128.23	26,174.26	29,154.16	38,090.27	6,657.70	8,328.56	5,182.32	23,181.89	17,141.60	23,330.31
3	Net $\mbox{Profit}/(\mbox{Loss})$ for the period after Tax (after Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	4,143.62	7,121.26	6,157.71	19,653.94	22,238.47	27,975.18	5,006.70	6,485.62	3,799.71	17,809.38	12,987.32	16,919.82
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax )												
	and other comprehensive income(after tax)]	3,982.14	7,312.57	5,615.18	19,629.58	21,605.95	27,388.09	4,995.08	6,474.00	3,753.33	17,774.52	12,950.89	16,821.98
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17
8	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	18.03	30.16	25.61	83.23	91.39	115.28	22.12	28.29	16.55	77.92	56.56	73.68
9	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)
10	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations-												
	Basic and Diluted (in ₹)	18.03	30.16	25.39	83.23	91.17	115.06	22.12	28.29	16.33	77.92	56.34	73.46

#### Notes :

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.technocraftgroup.com

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th Feburary 2025



For Technocraft Industries (India) Limited Sd/ Navneet Kumar Sarat (CEO & Whole-time Director) (DIN NO. 00035686)

### Place : Mumbai

#### Dated : 11th Feburary, 2025

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 15.222.98 15 222 98 14 962 98 (i) Instruments entirely equity in nature (ii) Other equity (19,507,70) (19,507,70) (16,698,34) Earning per equity share (of Rs.10/- each) for continuing and 8 discontinued operations (i) Basic (15.41) (34.14) (12.96) (ii) Diluted (15.41) (34.14) (12.96)

Note:

G

**GOKAK**<sup>\*</sup>

TEXTILES LIMITED

1 Total income from operations

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Comprehensive Income (after tax)]

6 Paid up Equity Share Capital

Total Comprehensive Income for the period

No

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) Key Standalone Financial Information - Turnover, Profit before tax and profit after tax on standalone basis

Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
Turnover	2,470.56	7,852.19	3,348.16
Profit Before Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)
Profit After Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)

3) The above financial results were reviewed and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2025 and has been subject to limited review of the statutory auditors of the Company.

4) The figures for the corresponding periods have been regrouped and rearranged wherever necessary, to make them comparable.

5) The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.gokaktextiles.com and can also be accessed through the Quick Responce Code (QR Code) given below.



For Gokak Textiles Limited
Sd/-
Gautam V. Kumtakar
MD & CEO
DIN: 09791999

mber 31, 2024

(Rs. In Lakhs

Quarter

ended

31.12.2023

(Unaudited)

3.327.83

(342.06)

(342.06)

(342.06)

(342.06)

649.93

Kuantum

#### This public caution notice is being addressed on behalf of INDmoney Private Limited ("INDmoney"), which operates in the business of stock broking, depository participan and research analyst. INDmoney is a SEBI-registered Stock Broker (SEBI Registration No. INZ000305337), SEBI Depository Participant (Registration No. IN-DP-690-2022) and Research Analyst (SEBI Registration No. INH000018948), Depository Participand ID: CDSL 12095500), Trading and Clearing Member of NSE (90267, M70042) and BSE **Sonal Adhesives Limited** (6779), and BSE RA Enlistment No. (6428) and is also registered with AMFI (ARN-254564). The Registered Office of INDmoney is located at 616, 6th Floor, Suncity s@nal Kuantum Papers Ltd Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road Success Tower, Sector 65, Gurugram, Haryana-122005. The company's CIN is Tal. Khalapur, Dist.Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045 U67100HR2021PTC098653. STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in It has come to our attention that certain unscrupulous individuals and agencies are EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS fraudulently impersonating INDmoney to deceive the public. These activities include The Board of Directors of the Company at its Meeting held on 11th February, the creation of fake social media accounts, websites, and WhatsApp/Telegram groups using INDmoney's name and logo to offer unauthorised investment schemes, promising FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 2025, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for ( ₹ in Lakhs) guaranteed returns through schemes/groups like Cheetah Plan, Cheetah Project, VIP Wealth Prosperity, INDmoney Cheetah Plan 5, VIP Stock Navigation, Indmoney Private the Quarter and Nine Months ended 31st December, 2024. Standalone The full Unaudited Financial Results alongwith the Auditors Limited Review Limited Wealth Management Study Group, Ravi Saraogi Indmoney Group Advisor, etc. 9 Months ended Quarter Endec Year ended that falsely claim to be associated with INDmoney. Report are available on the websites of the Stock Exchanges at Particulars 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.03.2024 Certain fraudsters are using entirely fake identities to mislead investors. They are no www.bseindia.com and www.nseindia.com. The Results have been posted at (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) associated/affiliated with INDmoney in any capacity but claim to be account opening the website of the Company at https://www.kuantumpapers.com/financial-Total income from operations (net) 2672.3 2572.37 7929.72 10163.86 specialists, chief analysts, or investment advisors to deceive unsuspecting individuals These impersonators are reportedly using names such as Rama Seth, Rohan Mehta Net Profit/ (Loss) from the Period 40.22 70.17 185.37 249.24 (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items) Mayank Singh Chandel, Armaan Goenka, Ravi Saraogi, and Jay Rajnikant Thacker to carry out their fraudulent activities 40.22 70 17 Net Profit/ (Loss) for the period before tax 185.37 249.24 Fraudulent mobile applications imitating INDmoney's brand are being used to steal personal and fi nancial information. These impersonators are misusing fake credentials. (after Exceptional and/ or Extraordinary Items) 29.51 137.39 18.20 185.45 Net Profit/ (Loss) for the period after tax screenshots, and documents to assure victims of guaranteed profits in investments such as IPOs and upper circuit stocks. These fraudulent activities are unauthorised and poss serious risks to the public, including the potential loss of money and compromised (after Exceptional and/ or Extraordinary Items) 29.55 18.13 137.51 185.58 Total Comprehensive Income for the period personal information [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) . INDmoney has not authorised any individual, agency, or entity to solicit funds or offer guaranteed investment returns on its behalf. We strongly advise everyone to verify the and Other Comprehensive Income (after tax)]\* Paid up Equity Share Capital authenticity of any communication or transaction purportedly involving INDmoney. Al (Face value of Rs.10 each fully paid up) 606.10 606.10 606.10 606.10 individuals are advised to transact only through official INDmoney channels Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised) The official INDmoney platforms are as follows: 0 4 9 0.30 2.27 3.06 (a) Basic Website: www.indmoney.com, www.indstocks.com (b) Diluted 0.49 0.30 2.27 3.06 Mobile App: Available on Google Play Store (<u>https://play.google.com/store/apps/</u> <u>details?id=in.indwealth&hl=en\_IN&pli=1</u>) and Apple App Store (<u>https://</u> <u>apps.apple.com/in/app/indmoney-stocks-mutual-fund/id1450178837</u>) The Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is applicable to the Company w.e.f. financial year 2017-18 Notes : WhatsApp: INDmoney's verified business account: +91 93118 16478 (look for the The above results are an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 31st December 2024 verified blue badge).

Social Media: Follow only official and verified INDmoney accounts on platform like Instagram, Twitter, Facebook, and LinkedIn. Links are as follows: 1) Facebook - https://www.facebook.com/indmoney

PUBLIC NOTICE IMPORTANT ANNOUNCEMENT Beware of Fraudulent Entities claiming to be INDmoney or its Associates

- 2) Instagram https://www.instagram.com/indmoneyapp
- 3) YouTube https://www.youtube.com/@INDmoney
- 4) LinkedIn https://www.linkedin.com/company/indmoney/
- 5) Twitter (X) https://x.com/INDmoneyApp
- Customer Support Email: instockssupport@indmoney.com We urge users to:
- Always verify the identity of anyone claiming to represent INDmoney.
- Download apps only from official app stores like Google Play or Apple App Store. File a complaint through the National Cyber Crime Reporting Portal (NCRP) at
- cybercrime.gov.in or by calling the national helpline number 1930. Inform your bank about any fraudulent transactions by calling their customer care hotline or visiting a branch.
- Report suspicious activity immediately to INDmoney at reportfraud@indmoney.com At INDmoney, we deeply care about the safety and security of our users and their financia well-being. We strongly urge everyone to remain vigilant and exercise caution when
- engaging in any financial activities. Please remember that INDmoney has not authorised any third-party entities to solicit funds or offer guaranteed returns on its behalf. Any engagement with unauthorised entities could result in financial losses, and we encourage you to rely solely on our official channels for any transactions or information. INDmoney would not be responsible for any consequences, claims, disputes or issues arising from
- engagement with unauthorised entities/individuals. Your trust is our highest priority, and we remain committed to protecting your interests INDmoney reserves the right to take strict legal action against individuals or organisations
- misusing our name and branding. If you have any concerns or suspect fraudulen activities, please report to us immediately
  - For INDmoney Private Limited Compliance Officer


information/ and can be accessed by scanning given QR code.

The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of amended SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Key Einspeid indicators are given below for general information purpose only

~			Quarter Endec		Nine Mon	ths Ended	Year Ended
SI. No.	Particulars	31 Dec 2024	30 Sept 2024	31 Dec 2023	31 Dec 2024	31 Dec 2023	31 Mar 2024
140.			Reviewed		Revi	ewed	Audited
1	Revenue from operations	27,007.58	27,886.09	30,146.84	82,968.64	91,244.87	1,21,129.65
2	EBITDA	5,246.69	6,249.75	8,009.26	18,739.85	27,201.98	33,870.49
3	Profit/(loss) before tax	2,815.85	4,008.37	5,648.36	11,919.97	20,119.67	24,761.06
4	Net profit/(loss) for the period	2,097.46	2,990.00	4,215.27	8,906.43	14,993.71	18,382.57
5	Earnings Per Share (EPS) of face value of INR 1/- each (not annualised)- restated Basic and Diluted (INR)	2.40	3.43	4.83	10.21	17.18	21.07
	: Chandigarh 11 <sup>®</sup> February 2025				JAGESH	tum Paper: K KHAITAN HAITAN Vice	Chairman
	een Kresto <u>K.one Konquer</u> maplitho copier <i>KOSMO</i> rtridge Parchment Stiffner Ei		R BIVE RANGE (			DVE	NTUM KOR
CAN		YO BOARD	KREDA SPECIALTY	KUANT	UM BOND		ick Sipps

Read Office: Paper Mill, Saila Khurd 144 529, Distt, Hoshiarour (Puniat kuantumcorp@kuantumpapers.com www.kuantumpapers.com
 **(**) 01884-502737
 **CIN:** L21012PB1997PLC035243



months ended December 31, 2024 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com, at the Company's website: https://alphageoindia.com/financial\_results.htm and also can be accessed by scanning the QR Code provided below. 2 The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 is as given below:

			(Rs. In Lakhs)
Particulars	For the Quarter ended 31.12.2024	For the Nine Months ended 31.12.2024	For the Quarter ended 31.12.2023
Total Revenue from Operations	1115.80	4854.85	2315.45
Profit before tax from continuing operations	(970.62)	(518.69)	392.81
Profit after tax from continuing operations	(779.35)	(312.36)	440.63
Profit / (Loss) from discontinuing operations	-	-	-
Other Comprehensive Income (Net of Tax)	1.41	4.26	0.12
	(777 0 4)	(000 (0)	110 75

- These have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February 2025. The same can be accessed on the BSE website and our company's website by scanning the QR code provided below.
- This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and polices to the exten applicable.
- In the opinion of the Board Of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable segment in accorda with Ind AS 108"Operating Segments".
- The Ind AS compliant financial results, pertaining to the period December 31, 2024 have not been subject to limited review or audit. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view of its affairs
- As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 31 December 2024 and as on 30 September 2024 were Nil.
- The Company is in process of commissioning 2 coating unit with an additional capacity of 1.25 Crore sq mtr of adhesive tape. The estimated project cost of the same is Rs 700.00 Lakhs. Out of the same, Company has already incurred Rs 659.76 Lakhs as on Dec 24. It is estimated that the new coating unit will be commissioned by end of March 25.
- Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspond with the quarter's year's classification / disclosure.





For Sonal Adhesives Ltd

Sd/-

Place: Gurugram Date: 12.02.2025

Sandeep Arora

**Managing Director** 

DIN No: 00176939

### PATANJALI FOODS LIMITED

CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021

Statement of Standalone and Consolodated Financial Results for guarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024

				STANDA	LONE			CONSOLIDATED			
S. Vo.	Particulars	Quarter Ended Nine Months Ended					Year Ended	Quarte	r Ended	Nine Months Ended	
NO.	, altorato	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	
1	Total Income from Operations	9,10,313.11	8,15,418.70	7,91,070.23	24,43,037.78	23,49,969.16	31,72,135.45	9,10,313.11	8,15,418.70	24,43,037.78	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or										
	Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional										
	and/or Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional										
	and/or Extraordinary items#)	37,093.18	30,897.19	21,654.16	94,280.52	55,883.16	76,515.09	37,848.49	30,858.24	94,979.22	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising										
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive										
	Income (after tax)]	37,516.66	31,026.96	21,062.47	94,401.63	56,562.22	77,946.29	38,271.97	30,988.01	95,100.33	
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the										
	Audited Balance Sheet of the previous year							-			
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)										
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)										
		10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*	
	1. Basic :	10.25	0.04	0.00							

Total Comprehensive Income	(777.94)	(308.10)	4	40.75
The detailed Statement of Unaudited Standalone Financial R December 31, 2024 is available on the Stock Exchange Website Company's website: https://alphageoindia.com/financial_results. QR Code provided below.	es- www.nseindia.com	n; www.bseindia.com,	at the	
Hyderabad 11.02.2025				n <b>dia) Limitec</b> Dinesh Alla aging Directo

**GOKAK TEXTILES LIMITED** 

Quarter

ended 31.12.2024

(Unaudited)

2.568.34

(992.93)

(992.93)

(992.93)

(992.93)649.93 Nine Month

ended 31.12.2024

(Unaudited)

8.339.30

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

(2.093.42)

649.93

CIN: L17116KA2006PLC038839

Registered office: #1, 2nd Floor, 12th Cross, Ideal Homes, Near Jayanna Circle ,Rajarajeshwari Nagar, Bengaluru 560098

Tel No. 080 29744077/78 Website : www.gokaktextiles.com Email : secretarial@gokaktextiles.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter and Nine months ended

Particulars

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

Place: Khopol

Date : 11th Feb, 2025

### **Technocraft Industries (India) Limited**

Where the best is yet to come

Registered Office: Technocraft House , A-25, Road No 3 , MIDC , Andheri (East) , Mumbai-93,

Tel: 4098 2222/0002; Fax No. 40982200; CIN No. L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com: website: www.technocraftgroup.com

Extract of the Consolidated & Standalone Un Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st December 2024

₹ in L	.acs except	otherwise	stated
--------	-------------	-----------	--------

				CONSO	LIDATED					STAN	DALONE	-	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited	Period Ended 31.12.2024 Un -Audited	Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited		Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	64,433.38	62,856.33	51,267.35	1,89,330.20	1,58,908.14	2,18,162.84	54,538.12	52,085.10	39,804.67	1,52,301.13	1,18,988.50	1,64,281.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	5,781.66	9,290.83	8,128.23	26,174.26	29,154.16	38,090.27	6,657.70	8,328.56	5,182.32	23,181.89	17,141.60	23,330.31
3	Net $\mbox{Profit}/(\mbox{Loss})$ for the period after Tax (after Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	4,143.62	7,121.26	6,157.71	19,653.94	22,238.47	27,975.18	5,006.70	6,485.62	3,799.71	17,809.38	12,987.32	16,919.82
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax )												
	and other comprehensive income(after tax)]	3,982.14	7,312.57	5,615.18	19,629.58	21,605.95	27,388.09	4,995.08	6,474.00	3,753.33	17,774.52	12,950.89	16,821.98
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17
8	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	18.03	30.16	25.61	83.23	91.39	115.28	22.12	28.29	16.55	77.92	56.56	73.68
9	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)
10	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations-												
	Basic and Diluted (in ₹)	18.03	30.16	25.39	83.23	91.17	115.06	22.12	28.29	16.33	77.92	56.34	73.46

#### Notes :

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.technocraftgroup.com

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th Feburary 2025



For Technocraft Industries (India) Limited Sd/ Navneet Kumar Sarat (CEO & Whole-time Director) (DIN NO. 00035686)

### Place : Mumbai

#### Dated : 11th Feburary, 2025

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 15.222.98 15 222 98 14 962 98 (i) Instruments entirely equity in nature (ii) Other equity (19,507,70) (19,507,70) (16,698,34) Earning per equity share (of Rs.10/- each) for continuing and 8 discontinued operations (i) Basic (15.41) (34.14) (12.96) (ii) Diluted (15.41) (34.14) (12.96)

Note:

G

**GOKAK**<sup>\*</sup>

TEXTILES LIMITED

1 Total income from operations

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)

Comprehensive Income (after tax)]

6 Paid up Equity Share Capital

Total Comprehensive Income for the period

No

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) Key Standalone Financial Information - Turnover, Profit before tax and profit after tax on standalone basis

Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
Turnover	2,470.56	7,852.19	3,348.16
Profit Before Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)
Profit After Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)

3) The above financial results were reviewed and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2025 and has been subject to limited review of the statutory auditors of the Company.

4) The figures for the corresponding periods have been regrouped and rearranged wherever necessary, to make them comparable.

5) The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.gokaktextiles.com and can also be accessed through the Quick Responce Code (QR Code) given below.



For Gokak Textiles Limited
Sd/-
Gautam V. Kumtakar
MD & CEO
DIN: 09791999

mber 31, 2024

(Rs. In Lakhs

Quarter

ended

31.12.2023

(Unaudited)

3.327.83

(342.06)

(342.06)

(342.06)

(342.06)

649.93

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of amended SEBI

The Board of Directors of the Company at its Meeting held on 11th February,

2025. approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for

The full Unaudited Financial Results alongwith the Auditors Limited Review

Report are available on the websites of the Stock Exchanges at

www.bseindia.com and www.nseindia.com. The Results have been posted at

the website of the Company at https://www.kuantumpapers.com/financial-

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Kuantum

SI

1

2 EBITDA

3

4

Place : Chandigarh Date : 11° February 2025

SHEEN KRESTO

CARTRIDGE PARCHMENT

The Paper Makers

the Quarter and Nine Months ended 31st December, 2024.

information/ and can be accessed by scanning given QR code.

### PUBLIC NOTICE IMPORTANT ANNOUNCEMENT

#### Beware of Fraudulent Entities claiming to be INDmoney or its Associates This public caution notice is being addressed on behalf of INDmoney Private Limited

5

("INDmoney"), which operates in the business of stock broking, depository participan and research analyst. INDmoney is a SEBI-registered Stock Broker (SEBI Registration No. INZ000305337), SEBI Depository Participant (Registration No. IN-DP-690-2022) and Research Analyst (SEBI Registration No. INH000018948), Depository Participant ID: CDSL 12095500), Trading and Clearing Member of NSE (90267, M70042) and BSE (6779), and BSE RA Enlistment No. (6428) and is also registered with AMFI (ARN-254564). The Registered Office of INDmoney is located at 616, 6th Floor, Suncity Success Tower, Sector 65, Gurugram, Haryana-122005. The company's CIN is U67100HR2021PTC098653.

It has come to our attention that certain unscrupulous individuals and agencies are fraudulently impersonating INDmoney to deceive the public. These activities include the creation of fake social media accounts, websites, and WhatsApp/Telegram groups using INDmoney's name and logo to offer unauthorised investment schemes, promising guaranteed returns through schemes/groups like Cheetah Plan, Cheetah Project, VIP Wealth Prosperity, INDmoney Cheetah Plan 5, VIP Stock Navigation, Indmoney Private Limited Wealth Management Study Group, Ravi Saraogi Indmoney Group Advisor, etc., that falsely claim to be associated with INDmoney.

Certain fraudsters are using entirely fake identities to mislead investors. They are not associated/affiliated with INDmoney in any capacity but claim to be account opening specialists, chief analysts, or investment advisors to deceive unsuspecting individuals These impersonators are reportedly using names such as Rama Seth, Rohan Mehta Mayank Singh Chandel, Armaan Goenka, Ravi Saraogi, and Jay Rajnikant Thacker to carry out their fraudulent activities.

Fraudulent mobile applications imitating INDmoney's brand are being used to steal personal and financial information. These impersonators are misusing fake credentials. screenshots, and documents to assure victims of guaranteed profits in investments such as IPOs and upper circuit stocks. These fraudulent activities are unauthorised and pose serious risks to the public, including the potential loss of money and compromised personal information

NDmoney has not authorised any individual, agency, or entity to solicit funds or offer guaranteed investment returns on its behalf. We strongly advise everyone to verify the authenticity of any communication or transaction purportedly involving INDmoney. Al ndividuals are advised to transact only through official INDmoney channels The official INDmoney platforms are as follows:

Website: www.indmoney.com, www.indstocks.com Mobile App: Available on Google Play Store (<u>https://play.google.com/store/apps/</u> details?id=in.indwealth&hl=en\_IN&pli=1) and Apple App Store (<u>https://</u> apps.apple.com/in/app/indmoney-stocks-mutual-fund/id1450178837) WhatsApp: INDmoney's verified business account: +91 93118 16478 (look for the verified blue badge).

Social Media: Follow only official and verified INDmoney accounts on platform like Instagram, Twitter, Facebook, and LinkedIn. Links are as follows

- 1) Facebook https://www.facebook.com/indmoney
- 2) Instagram https://www.instagram.com/indmoneyapp
- 3) YouTube https://www.youtube.com/@INDmoney
- 4) LinkedIn https://www.linkedin.com/company/indmoney/
- 5) Twitter (X) https://x.com/INDmoneyApp
- Customer Support Email: instockssupport@indmoney.com
- Ne urge users to: Always verify the identity of anyone claiming to represent INDmoney.
- Download apps only from official app stores like Google Play or Apple App Store. File a complaint through the National Cyber Crime Reporting Portal (NCRP) at
- cybercrime gov in or by calling the national helpline number 1930. Inform your bank about any fraudulent transactions by calling their customer care
- hotline or visiting a branch. Report suspicious activity immediately to INDmoney at reportfraud@indmoney.com
- At INDmoney, we deeply care about the safety and security of our users and their financia well-being. We strongly urge everyone to remain vigilant and exercise caution when engaging in any financial activities. Please remember that INDmoney has not authorised any third-party entities to solicit funds or offer guaranteed returns on its behalf. Any any third-party entities to solicit funds or offer guaranteed returns on its behalf. Any angagement with unauthorised entities could result in financial losses, and we encourage
- you to rely solely on our official channels for any transactions or information. INDmoney would not be responsible for any consequences, claims, disputes or issues arising from engagement with unauthorised entities/individuals.

Your trust is our highest priority, and we remain committed to protecting your interests NDmoney reserves the right to take strict legal action against individuals or organisations misusing our name and branding. If you have any concerns or suspect fraudulen activities, please report to us immediately

For INDmoney Private Limited

Compliance Officer

	Key Financial indicators are														screensho
	Rey I manetal maleators are	-	Quarter Ended		Nine Months	•	Year Ended	5	(after Exceptional and/ or E 5 Total Comprehensive Incor		29.55	18.13	137.51	185.58	as IPOs a serious ri
	Particulars	1							[Comprising Profit/ (Loss)		20.00	10.10	107.01	100.00	personal i
ŀ	Particulars	31 Dec 2024	30 Sept 2024	31 Dec 2023	31 Dec 2024 3 Review		31 Mar 2024 Audited	5	and Other Comprehensive	,					INDmoney
	Revenue from operations	27,007.58	27,886.09	30,146.84	1 T	91,244.87	1.21.129.65	1da5 6	Paid up Equity Share Capi						guarantee authentici
				687 M 10 M 10 M 10	100000000				(Face value of Rs.10 each		606.10	606.10	606.10	606.10	individual
	EBITDA	5,246.69	6,249.75	8,009.26	18,739.85	27,201.98	33,870.49		(a) Basic	.10/- each) (not annualised)	0.49	0.30	2.27	3.06	The officia
	Profit/(loss) before tax	2,815.85	4,008.37	5,648.36	11,919.97	20,119.67	24,761.06	1.45	(b) Diluted		0.49	0.30	2.27	3.06	Webs
	Net profit/(loss) for the period	2,097.46	2,990.00	4,215.27	8,906.43	14,993.71	18,382.57		The Ind AS as precribed in Sec	ction 133 of the Companies Act, 2	2013 read with Com		ounting Standard		<ul> <li>Mobil <u>detai</u></li> </ul>
	Earnings Per Share (EPS) of face value of INR 1/- each (not annualised)- restated Basic and Diluted (INR)	2.40	3.43	4.83	10.21	17.18	21.07		These have been reviewe	f. financial year 2017-18 extract of the detailed format of U ed by the Audit Committee and e can be accessed on the BSE w	taken on record by	the Board of Dire	ectors at its meeti	ing held on 11th	<ul> <li>apps.</li> <li>What verifie</li> <li>Social like Ir</li> </ul>
1	: Chandigarh : 11 <sup>9</sup> February 2025 <i>EEN KRESTO <u>K.ONE KONQUER</u> MAPLITHO COPIER</i>	KALEELA		UM GOLD	For Kuantu JAGESH K PAVAN KHA KAPPA PREMI CREAMWOVE	KHAITAN ITAN Vice UM KUA	Chairman Chairman & MD	2	below. This Statement has been prescribed under Section 1 applicable.	prepared in accordance with 1 133 of the Companies Act, 2013 Of Directors, there is only one Ma	the Companies (In 3 and other recogni	dian Accounting sed accounting p	Standards) Rules actices and police	, 2015 (Ind AS) es to the extend	1) F 2) II 3) Y 4) L
	KOSMO			F SPECIALT				ľ	with Ind AS 108"Operating \$	Segments".	, ,				5) T
į	RTRIDGE PARCHMENT STIFFNER ENI					C KUPST	OCK SIPPS	4		icial results, pertaining to the per t has exercised necessary due d					• Custo We urge u
		O BOARD	KREDA		TUM BOND				of its affairs.		0		·		1. Alway
	COLOR SPECI	ALIY	SPECIALTY	EXECUTI	VE STATIONERY			5	As intimated by the compa- 2024 were Nil.	any's Registrars, the investor's c	omplaints pending	as on 31 Decemb	er 2024 and as o	n 30 September	2. Down
		r Mill, Saila Kh	urd 144 529, [	Distt. Hoshia	rpur (Punjab)			6	The Company is in process	s of commissioning 2 coating un	it with an additional	capacity of 1.25 C	crore sq mtr of adh	hesive tape. The	3. File a
١		ww.kuantump	apers.com	01884-5	02737 CIN: L2	1012PB19	97PLC035243	0	estimated project cost of the				curred Rs 659.76	Lakhs as on Dec	<u>cyber</u> 4. Inforr
	uantumcorp@kuantumpapers.com							7	estimated project cost of the 24. It is estimated that the ne	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25.			4. Inform hotlin 5. Repo
		CI Re CC MITED En Solidat	N: L74210TG1 egd Office: 80 orporate Office nase III, Banja nail: info@alp ed Fina	1987PLC007 2, Babukhar e: Plot No. 7 ra Hills, Hyd hageoindia. <b>ncial R</b>	580 I Estate, Basheei 7 & 78, 2nd Floo erabad -500073 com, Website: w Results fo	bagh, Hyd r, Kamalap fel: 040-23 ww.alphag o <b>r the</b>	erabad - 50000 uri Colony, 550502/ 503, eoindia.com	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25.	to correspond wi For Sonal	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora naging Director	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo</li> <li>Repo</li> <li>At INDmore</li> <li>well-being</li> <li>engaging</li> <li>any third- engageme</li> <li>you to rely</li> <li>would not</li> <li>engageme</li> </ol>
	uantumcorp@kuantumpapers.com Ow ALPHA GEO (INDH) LIN ract of Unaudited Con	CI Re CC MITED En Solidat	N: L74210TG1 egd Office: 803 proprate Offic nase III, Banjar nail: info@alp ed Fina ded Dec For the	1987PLC007 2, Babukhar e: Plot No. 7 ra Hills, Hyd hageoindia. ncial F cembe Quarter	580 Estate, Bashee 7 & 78, 2nd Floo erabad - 500073 com, Website: w Results fo r 31, 2024 For the Nine Mon	bagh, Hyd r, Kamalap rel: 040-23 ww.alphag <b>er the</b> 4 ths For	erabad - 50000 uri Colony, 550502/ 503, eoindia.com <b>Quarter</b> (Rs. In Lakhs) the Quarter	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclo	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25.	to correspond wi For Sonal	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo</li> <li>Repo</li> <li>At INDmore well-being engaging any third- engageme you to rely would not engageme Your trust INDmoney</li> </ol>
	ALPHA GEO (INDA) LIN ract of Unaudited Cons and Nine Mon	CI Re CC MITED En Solidat	N: L74210TG1 ogd Office: 803 orporate Offic nase III, Banjan anail: info@alp ed Fina ded Dec For the ended 3 <sup>o</sup>	1987PLC007 2, Babukhar e: Plot No. 7 ra Hills, Hyd hageoindia. ncial F cembe	580 Estate, Basheel 7 & 78, 2nd Floo erabad -500073 com, Website: w Results fo r 31, 202	bagh, Hyd r, Kamalap fel: 040-23 ww.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 5050502/ 503, eoindia.com <b>Quarter</b> (Rs. In Lakha)	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25.	to correspond wi For Sonal	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora naging Director	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo</li> <li>Repo</li> <li>At INDmoi well-being engagging any third- engageme you to rely would not engageme</li> <li>Your trust INDmoney misusing</li> </ol>
	ALPHA GEO (INDIA) LIN ALPHA GEO (INDIA) LIN ract of Unaudited Cons and Nine Mon Particulars	Solidat	N: L74210TG1 gd Office: 80; prporate Offici asse III, Banjar ed Fina ded Ded For the ended 3' 111:	1987PLC007 2, Babukhar e: Plot No. 7 ra Hills, Hyd hageoindia. ncial R cembe Quarter 1.12.2024	580 Estate, Bashee 7 & 78, 2nd Floo raba - 50073 com, Website: w Results fo r 31, 202 For the Nine Mon ended 31.12.202	bagh, Hyd r, Kamalap rel: 040-23 ww.alphag <b>r the</b> 4 ths For 4 ender	erabad - 50000 uri Colony, 550502/ 503, eoindia.com <b>Quarter</b> (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25.	to correspond wi For Sonal	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora naging Director	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo At INDmoi engaging any third- engageme you to rely would not engageme Your trust INDmoney misusing activities,</li> </ol>
	ALPHA GEO (INDA) LIN ALPHA GEO (INDA) LIN ract of Unaudited Cons and Nine Mon Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordir Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary ite	solidat solidat ths En	N: L74210T61 rgd Office: 80 rporate Offici- nase III, Banjai nail: info@alp ed Fina ded Dec For the ended 3° 111: (100	1987PLC007 2, Babukhar 2: Plot No. 7 ra Hills, Hyd hageoindia. <b>ncial R</b> <b>cembe</b> Quarter 1.12.2024 5.80	580 Estate, Bashee 7 & 78, 2nd Floo erabad - 500073 com, Website: w Results for r <b>31, 202</b> For the Nine Mon ended <b>31.12.20</b> 5511.73	bagh, Hyd , Kamalap fel: 040-23 ww.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 550502/ 503, eoindia.com (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25.	to correspond wi For Sonal	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora naging Director	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo At INDmoi engaging any third- engageme you to rely would not engageme Your trust INDmoney misusing activities,</li> </ol>
	ALPHA GEO (INDA) LIN ALPHA GEO (INDA) LIN ract of Unaudited Cons and Nine Mon Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordir Net Profit / (Loss) for the period before tax	nary items)	N: L74210TG1 gd Office: 80 rporate Offici- lase III, Banja ed Fina ded Dec For the ended 3' 1111 (100 (100	987PLC007 2, Babukhar 2: Piot No. 7 a Hills, Hyd hageoindia. <b>ncial R</b> <b>cembe</b> Quarter 1.12.2024 5.80 0.45)	580 Estate, Bashee 7 & 78, 2nd Flooo erabad - 5000 com, Website: w Results for r 31, 2022 For the Nine Mon ended 31.12.202 5511.73 (427.24)	bagh, Hyd , Kamalap Tel: 040-23 ww.alphag <b>r the</b> 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 550502 / 503, eoindia.com <b>Quarter</b> (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47 474.75	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc	h 25. ranged necessary	to correspond wi	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora naging Director V No: 00176939	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo At INDmoi well-being engaging any third- engageme you to rely would not engageme Your trust INDmoney misusing activities,</li> <li>Place: Gu Date: 12.</li> </ol>
	ALPHA GEO (INDA) LIN ALPHA GEO (INDA) LIN ALPHA GEO (INDA) LIN Anact of Unaudited Cons and Nine Mon Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinr Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinry ite Net Profit / (Loss) for the period before tax	nary items) x ems) cc cc cc cc est est est est est est est est est est	N: L74210TG1 rgd Office: 80 rporate Offici- lase III, Banjan ed Fina ded Dec For the ended 3' 1111: (100 (100 (796)	987PLC007 2, Babukhar 2: Piot No. 7 ra Hills, Hyd hageoindia. ncial F Cembe Quarter 1.12.2024 5.80 0.45) 0.45)	580 Estate, Basheer 7 & 78, 2nd Floo erabad -500073 Com, Website: w Results for r 31, 202 For the Nine Mon ended 31.12.202 5511.73 (427.24) (427.24)	bagh, Hyd , Kamalap fel: 040-23 www.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 505022/503, eoindía.com <b>Quarter</b> (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47 474.75 474.75	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc eclassified and rear	h 25. ranged necessary	to correspond wi For Sonal Mar DIM	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora haging Director N No: 00176939	<ol> <li>Inform hotlin</li> <li>Repo At INDmot engaging any third- engageme you to rely would not engageme Your trust INDmoney misusing activities,</li> <li>Place: Gu Date: 12.</li> </ol>
	ALPHA GEO (INDA) LIN ALPHA GEO (INDA) LIN ALPHA GEO (INDA) LIN And Nine Mon Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary ite Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary ite Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary ite Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period ( Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Paid Up)	nary items) x ems) cc cc cc cc cc est est est aths End co cc est est aths est est est est est est aths est est aths est est aths est est est est est est est est est es	N: L74210TG1 gd Office: 80 rporate Offici- lase III, Banja ded Fina ded Fina ded Jac For the ended 3' 1111 (100 (100 (100 (796 d) (718 (366) (718) (366)	987PLC007           2, Babukhar           2: Piot No. 7           arcial F           ncial F           Cembe           Quarter           1.12.2024           5.80           0.45)           0.45)           3.49)           3.80)           3.48	580 Estate, Basheer 7 & 78, 2nd Floo erabad -500073 ' Results for <b>31, 202</b> For the Nine Mon ended 31.12.202 5511.73 (427.24) (427.24) (227.26) (129.74) 636.48	bagh, Hyd , Kamalap rel: 040-23 ww.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 50502/ 503, eoindia.com Quarter (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47 474.75 474.75 475.57 455.57 457.72 636.48	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc eclassified and rear	h 25. ranged necessary	to correspond wi For Sonal Mar DIM	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora haging Director N No: 00176939	<ol> <li>Inforr hotlin</li> <li>Repo At INDmou</li> <li>Repo any third- engaging any third- engagemeyou to rely would not engagemeyou to rely would not</li> <li>Your trust INDmoney misusing activities,</li> <li>Place: Gu Date: 12.</li> </ol>
	ALPHA GEO (INDIA) LIN ALPHA GEO (INDIA) LIN ALPHA GEO (INDIA) LIN And Nine Mon Particulars Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary ite Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary ite Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary ite Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (Comprehensive Income (after tax))] Equity Share Capital (Paid Up) Reserves (excluding Revaluation Reserver	nary items) x ems) cc cc cc cc cc est est est aths End co cc est est aths est est est est est est aths est est aths est est aths est est est est est est est est est es	N: L74210TG1 gd Office: 80 rporate Offici- hase III, Banjat ed Fina ded Dec For the ended 3' 1111 (100 (100 (796 d (718)	987PLC007           2, Babukhar           2: Piot No. 7           arcial F           ncial F           Cembe           Quarter           1.12.2024           5.80           0.45)           0.45)           3.49)           3.80)           3.48	580 Estate, Basheer 7 & 78, 2nd Floo erabad -500073 <b>Com, Website: w</b> Results for <b>31, 202</b> For the Nine Mon ended 31.12.202 5511.73 (427.24) (427.24) (227.26) (129.74)	bagh, Hyd , Kamalap rel: 040-23 ww.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 50502/ 503, eoindia.com <b>Quarter</b> (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47 474.75 474.75 475.57 455.57	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	oned by end of Marc eclassified and rear	h 25. ranged necessary	TAN	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora haging Director No: 00176939	4. Inforn hotlin 5. Repc At INDmo well-bein engaging any third engagem you to rel would noi engagem Your trus: INDmone misusing activities, Place: G Date: 12,
	ALPHA GEO (INDIA) LIN ALPHA GEO (INDIA) LIN	arms) cc cc cc cc cc cc cc cc cc c	N: L74210T61 rgd Office: 80 rporate Offici- ase UI, Banjar aded Dec For the ended 3° 1111: (100 (100 (100 (796 (718 636	987PLC007 2, Babukhar 2: Piot No. 7 a Hills, Hyd hageoindia. <b>ncial R</b> <b>cembe</b> Quarter 1.12.2024 5.80 0.45) 0.45) 0.45) 3.49) 3.80) 5.48	580 Estate, Bashee 7 & 78, 2nd Floo com, Website: w Results for r 31, 2022 For the Nine Mon ended 31.12.202 5511.73 (427.24) (427.24) (427.24) (227.26) (129.74) 636.48 -	bagh, Hyd , Kamalap rel: 040-23 ww.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 550502/503, eoindia.com Quarter (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47 474.75 474.75 455.57 455.57 457.72 636.48 -	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro	PAT	h 25. ranged necessary	TAN	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora haging Director N No: 00176939	4. Inform hotlin 5. Repo At INDmoi engaging any third- engageme you to rely would not engageme Your trust INDmoney misusing activities, Place: Gu Date: 12.
	ALPHA GEO (INDLA) LIN ALPHA GEO (INDLA) LIN	arms) cc cc cc cc cc cc cc cc cc c	N: L74210TG1 gd Office: 80 rporate Offici- lase III, Banja ded Fina ded Fina ded Jac For the ended 3' 1111 (100 (100 (100 (796 d) (718 (366) (718) (366)	987PLC007 2, Babukhar 2: Piot No. 7 a Hills, Hyd- hageoindia. <b>ncial R</b> <b>cembe</b> Quarter 1.12.2024 5.80 0.45) 0.45) 0.45) 3.49) 3.80) 3.48	580 Estate, Basheer 7 & 78, 2nd Floo erabad -500073 ' Results for <b>31, 202</b> For the Nine Mon ended 31.12.202 5511.73 (427.24) (427.24) (227.26) (129.74) 636.48	bagh, Hyd , Kamalap rel: 040-23 ww.alphag r the 4 ths For 4 ende	erabad - 50000 uri Colony, 50502/ 503, eoindia.com Quarter (Rs. In Lakhs) the Quarter d 31.12.2023 3924.47 474.75 474.75 475.57 455.57 457.72 636.48	P	estimated project cost of the 24. It is estimated that the n Previous quarter's / year's f year's classification / disclos	ew coating unit will be commission figures have been regrouped / ro ssure.	PAT Regd. Office	PA PA CIN: e: 616, Tulsia	TAN LI FO L15140MH19 ni Chambers	th the quarter's / Adhesives Ltd Sd/- Sandeep Arora haging Director No: 00176939	4. Informediate to the term of

1. The above is an extract of the detailed Statement of Unaudited Cor ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com, at the Company's website: https://alphageoindia.com/financial\_results.htm and also can be accessed by scanning the QR Code provided below. **2** The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com, at the Company's website: https://alphageoindia.com/financial\_results.htm and also can be accessed by scanning the QR Code provided below. **2** The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 is available. as given below:

			(Rs. In Lakhs)
Particulars	For the Quarter ended 31.12.2024	For the Nine Months ended 31.12.2024	For the Quarter ended 31.12.2023
Total Revenue from Operations	1115.80	4854.85	2315.45
Profit before tax from continuing operations	(970.62)	(518.69)	392.81
Profit after tax from continuing operations	(779.35)	(312.36)	440.63
Profit / (Loss) from discontinuing operations	-	-	-
Other Comprehensive Income (Net of Tax)	1.41	4.26	0.12
Tatal Osmanakanakan kanan	(777.04)	(000.40)	440.75

s@nal

Kuantum Papers Ltd

 $2\pi$ 

3

at

#### **Sonal Adhesives Limited** Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road Tal. Khalapur, Dist.Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045 Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in

( ₹ in Lakhs)

#### EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

		Stand	alone	
	Quarter	Ended	9 Months ended	Year ended
Particulars	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.03.2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	2672.37	2572.37	7929.72	10163.86
Net Profit/ (Loss) from the Period	40.22	70.17	185.37	249.24
(before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)				Í
Net Profit/ (Loss) for the period before tax	40.22	70.17	185.37	249.24
(after Exceptional and/ or Extraordinary Items)				
Net Profit/ (Loss) for the period after tax	29.51	18.20	137.39	185.45
(after Exceptional and/ or Extraordinary Items)				
Total Comprehensive Income for the period	29.55	18.13	137.51	185.58
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)]*				
Paid up Equity Share Capital				
(Face value of Rs.10 each fully paid up)	606.10	606.10	606.10	606.10
Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised)				
(a) Basic	0.49	0.30	2.27	3.06
(b) Diluted	0.49	0.30	2.27	3.06
e Ind AS as precribed in Section 133 of the Companies Act, 20	13 read with Com	panies (Indian Ac	counting Standard	s) Rules, 2015 is



### MITED

ne months ended 31<sup>st</sup> December, 2024

Particulars me from Operations (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or nary items#) /(Loss) for the period before tax (after Exceptional traordinary items#) /(Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	31.12.2024 (Unaudited) 9,10,313.11 49,124.75 49,124.75 37.093.18	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited) 8,15,418.70 41,727.71 41,727.71	STANDA 31.12.2023 (Unaudited) 7,91,070.23 30,578.74 30,578.74	Nine Mont 31.12.2024 (Unaudited) 24,43,037.78 1,26,767.93 1,26,767.93	hs Ended 31.12.2023 (Unaudited) 23,49,969.16 76,036.69	Year Ended 31.03.2024 (Audited) 31,72,135.45 1,06,008.52	Quarter 31.12.2024 (Unaudited) 9,10,313.11 50,135.83	CONSOLIDAT Ended 30.09.2024 (Unaudited) 8,15,418.70 41,688.76	Nine Months Endec 31.12.2024 (Unaudited) 24,43,037.78 1.27.722.40
Interference of the period (before Tax, Exceptional and/or nary items#) (/Loss) for the period before tax (after Exceptional traordinary items#) (/Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	(Unaudited) 9,10,313.11 49,124.75 49,124.75	30.09.2024 (Unaudited) 8,15,418.70 41,727.71	(Unaudited) 7,91,070.23 30,578.74	31.12.2024 (Unaudited) 24,43,037.78 1,26,767.93	<b>31.12.2023</b> (Unaudited) 23,49,969.16	<b>31.03.2024</b> (Audited) 31,72,135.45	<b>31.12.2024</b> (Unaudited) 9,10,313.11	<b>30.09.2024</b> (Unaudited) 8,15,418.70	<b>31.12.2024</b> (Unaudited) 24,43,037.78
/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or nary items#) /(Loss) for the period before tax (after Exceptional traordinary items#) /(Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	49,124.75 49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	., .,			., ., .	
nary items#) /(Loss) for the period before tax (after Exceptional traordinary items#) /(Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	49,124.75	,	,		76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1.27.722.40
/(Loss) for the period before tax (after Exceptional traordinary items#) /(Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	49,124.75	,	,		76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1.27.722.40
traordinary items#) /(Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	,	41,727.71	30,578.74	1 26 767 03					
/(Loss) for the period after tax (after Exceptional traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	,	41,727.71	30,578.74	1 26 767 03					
traordinary items#) nprehensive Income for the period [Comprising	37.093.18			1,20,707.33	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40
prehensive Income for the period [Comprising	37.093.18								
		30,897.19	21,654.16	94,280.52	55,883.16	76,515.09	37,848.49	30,858.24	94,979.22
ss) for the period (after tax) and Other Comprehensive									
after tax)]	37,516.66	31,026.96	21,062.47	94,401.63	56,562.22	77,946.29	38,271.97	30,988.01	95,100.33
are Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37
(excluding Revaluation Reserve) as shown in the									
alance Sheet of the previous year							-		
Per Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)									
	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
Per Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)									
	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
:	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
P P	lance Sheet of the previous year er Share (of Rs. 2/- each) (for continuing operations) er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)	lance Sheet of the previous year er Share (of Rs. 2/- each) (for continuing operations) er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations) 10.25* 10.25* 10.25*	lance Sheet of the previous year er Share (of Rs. 2/- each) (for continuing operations) er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations) er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations) 10.25* 8.54* 10.25*	lance Sheet of the previous year         10.25*         8.54*         5.98*           er Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)         10.25*         8.54*         5.98*           er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)         10.25*         8.54*         5.98*           10.25*         8.54*         5.98*         10.25*         8.54*         5.98*	lance Sheet of the previous year         10.25*         8.54*         5.98*         26.05*           er Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)         10.25*         8.54*         5.98*         26.05*           er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)         10.25*         8.54*         5.98*         26.05*           10.25*         8.54*         5.98*         26.05*         26.05*           10.25*         8.54*         5.98*         26.05*           10.25*         8.54*         5.98*         26.05*	Iance Sheet of the previous year         Image: Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)         Image:	lance Sheet of the previous year         Image: Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)         10.25*         8.54*         5.98*         26.05*         15.44*         21.14           10.25*         8.54*         5.98*         26.05*         15.44*         21.14           10.25*         8.54*         5.98*         26.05*         15.44*         21.14           10.25*         8.54*         5.98*         26.05*         15.44*         21.14	lance Sheet of the previous year         Image: Figure 10 and the previous year         Image: Figure	lance Sheet of the previous year     er Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)     10.25*     8.54*     5.98*     26.05*     15.44*     21.14     10.46*     8.53*       10.25*     8.54*     5.98*     26.05*     15.44*     21.14     10.46*     8.53*       er Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)     10.25*     8.54*     5.98*     26.05*     15.44*     21.14     10.46*     8.53*       or share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)     10.25*     8.54*     5.98*     26.05*     15.44*     21.14     10.46*     8.53*



S. No.	Particulars	For the Quarter ended 31.12.2024	For the Nine Months ended 31.12.2024	For the Quarter ended 31.12.2023
1	Total Income from Operations	1115.80	5511.73	3924.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1000.45)	(427.24)	474.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1000.45)	(427.24)	474.75
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(796.49)	(227.26)	455.57
_	Total Comprehensive Income for the period	(740.00)	(100 74)	157.70

(for continuing and discontinued operations) Basic: Diluted:

mber 31, 2024

(Rs. In Lakhs)

Quarter

ended

31.12.2023

(Unaudited)

3.327.83

(342.06)

(342.06)

(342.06)

(342.06)

649.93

Total Comprehensive Income	(777.94)	(308.10)	4	40.75
The detailed Statement of Unaudited Standalone Financial R December 31, 2024 is available on the Stock Exchange Website Company's website: https://alphageoindia.com/financial_results. QR Code provided below.	es- www.nseindia.com	n; www.bseindia.com,	at the	
Hyderabad 11.02.2025				n <b>dia) Limitec</b> Dinesh Alla aging Directo

**GOKAK TEXTILES LIMITED** CIN: L17116KA2006PLC038839

Quarter

ended 31.12.2024

(Unaudited)

2.568.34

(992.93)

(992.93)

(992.93)

(992.93)

649.93

Nine Month

ended 31.12.2024

(Unaudited)

8.339.30

(2.093.42)

(2,093.42)

(2.093.42)

(2.093.42)

649.93

Registered office: #1, 2nd Floor, 12th Cross, Ideal Homes, Near Jayanna Circle ,Rajarajeshwari Nagar, Bengaluru 560098

Tel No. 080 29744077/78 Website : www.gokaktextiles.com Email : secretarial@gokaktextiles.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter and Nine months ended

Particulars

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

### **Technocraft Industries (India) Limited**

Where the best is yet to come

Registered Office: Technocraft House , A-25, Road No 3 , MIDC , Andheri (East) , Mumbai-93.

Tel: 4098 2222/0002; Fax No. 40982200; CIN No. L28120MH1992PLC069252

E-mail: investor@technocraftgroup.com: website: www.technocraftgroup.com

Extract of the Consolidated & Standalone Un Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st December 2024

₹ in L	.acs except	otherwise	stated
--------	-------------	-----------	--------

		CONSOLIDATED						STANDALONE					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited	Period Ended 31.12.2024 Un -Audited	Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited	Quarter Ended 31.12.2024 Un -Audited	Quarter Ended 30.09.2024 Un -Audited	Quarter Ended 31.12.2023 Un -Audited		Period Ended 31.12.2023 Un -Audited	Year Ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	64,433.38	62,856.33	51,267.35	1,89,330.20	1,58,908.14	2,18,162.84	54,538.12	52,085.10	39,804.67	1,52,301.13	1,18,988.50	1,64,281.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	5,781.66	9,290.83	8,128.23	26,174.26	29,154.16	38,090.27	6,657.70	8,328.56	5,182.32	23,181.89	17,141.60	23,330.31
3	Net $\mbox{Profit}/(\mbox{Loss})$ for the period after Tax (after Exceptional/												
	Extraordinary items) from Continuing Operations	4,143.62	7,121.26	6,157.71	19,653.94	22,238.47	27,975.18	5,006.70	6,485.62	3,799.71	17,809.38	12,987.32	16,919.82
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)	-	-	(68.64)	-	(68.64)	(68.64)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)	-	-	(51.36)	-	(51.36)	(51.36)
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax )												
	and other comprehensive income(after tax)]	3,982.14	7,312.57	5,615.18	19,629.58	21,605.95	27,388.09	4,995.08	6,474.00	3,753.33	17,774.52	12,950.89	16,821.98
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17	2,267.28	2,267.28	2,296.17	2,267.28	2,296.17	2,296.17
8	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	18.03	30.16	25.61	83.23	91.39	115.28	22.12	28.29	16.55	77.92	56.56	73.68
9	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in $\mathbb{P}$ )	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)	-	-	(0.22)	-	(0.22)	(0.22)
10	Earning Per Share ( of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations-												
	Basic and Diluted (in ₹)	18.03	30.16	25.39	83.23	91.17	115.06	22.12	28.29	16.33	77.92	56.34	73.46

#### Notes :

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.technocraftgroup.com

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th Feburary 2025



For Technocraft Industries (India) Limited Sd/ Navneet Kumar Sarat (CEO & Whole-time Director) (DIN NO. 00035686)

### Place : Mumbai

#### Dated : 11th Feburary, 2025

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. 15 222 98 15.222.98 14 962 98 (i) Instruments entirely equity in nature (19.507.70) (19.507.70) (16.698.34) (ii) Other equity 8 Earning per equity share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations (i) Basic (15.41)(34.14) (12.96) (ii) Diluted (15.41) (34.14) (12.96)

Note:

G

**GOKAK**<sup>\*</sup>

TEXTILES LIMITED

1 Total income from operations

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

Comprehensive Income (after tax)]

6 Paid up Equity Share Capital

(after Exceptional and / or Extraordinary items)

(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period

No

3

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) Key Standalone Financial Information - Turnover, Profit before tax and profit after tax on standalone basis

Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
Turnover	2,470.56	7,852.19	3,348.16
Profit Before Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)
Profit After Tax	(939.91)	(2,335.32)	(290.99)

3) The above financial results were reviewed and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2025 and has been subject to limited review of the statutory auditors of the Company.

4) The figures for the corresponding periods have been regrouped and rearranged wherever necessary, to make them comparable.

5) The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.gokaktextiles.com and can also be accessed through the Quick Responce Code (QR Code) given below.



For Gokak Textiles Limited
Sd/-
Gautam V. Kumtakar
MD & CEO
DIN: 09791999

**KEYSTONE** 

BUILDING EXCELLENCE

# (Formerly known as Keystone Realtors Private Limited)

CIN: L45200MH1995PLC094208

Registered Office :- 702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069. Website: www.rustomjee.com

### STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

		(INR in Lak	h, except othe	rwise stated)
Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2024	Nine months ended December 31, 2024	Quarter ended December 31, 2023
1	Total Income from Operations	48,582	1,47,924	53,333
2	Profit Before Share of Profit from associates and joint ventures,			
	and tax	4,827	17,844	1,239
3	Profit for the period	2,998	12,118	2,988
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the			
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,982	12,076	2,981
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,602	12,602	11,388
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)			
	(a) Basic (in INR)	1.20	8.67	2.65
	(b) Diluted (in INR)	1.18	8.58	2.65

#### Notes to the unaudited Consolidated Financials Results

- The above unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 11, 2025.
- The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement 2. principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting 3 Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
- The Company has during the period issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating 4 INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 and May 29, 2024 respectively.
- The net proceeds (net off issue expenses) of INR 78,272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in placement document of QIP and the costs that are directly attributable to the aforesaid issue has been recognized in equity. The Company has utilised net proceed of INR 47,318 Lakh in accordance with the objects mentioned in the placement document of QIP and unutilized amount is lying in bank accounts.

For and on behalf of the Board Sd/-

**Chairman & Managing Director** 

Boman Irani

DIN: 00057453

Place: - Mumbai Dated : February 11, 2025

### पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड

TECHNOLOGY

नोंदणीकृत कार्यालय : सर्व्हे क्र. १-ए, एफ-१, इराणी मार्केट कंपाऊंड, येरवडा, पुणे-४११ ००६. सीआयएनःएल७४२००एमएच१९८१पीएलसी०२४२७९  $\cdot$   $\cdot$   $\cdot$ 

अन्.	तपशिल				अलिप्त		
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले न	नऊ महिने	संपलेले आर्थिक व
		38.85.5058	30.09.7078	\$8.85.5053	38.85.2058	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	११०.९६	१०७.९६	८७.६४	२०९.७२	२५०.४४	३४०.
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	४६.७०	४६.५६	১৩.۶४	१३५.८०	९३.७२	१३७.
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	३४.४२	३०.३०	३६.६३	९४.००	٥٥.٥٥	१०२.
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३४.८४	३०.७१	३६.७८	९५.२५	હશ.૨૫	१०३.
٩	समभाग भांडवल	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५
Ę	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	प्रना	प्रना	प्रना	प्रना	प्रना	
9	प्रति भाग मुलभूत आणि सौम्यिकृत प्राप्ती (प्रत्येकी रू. १०/- चे) (आवार्षिक*) (अनन्यसाधारण बार्बोप्वीं)	०.१६*	०.१४ <b>*</b>	०.१७*	૦.૪५*	०.३४ <b>*</b>	0

L	अनु.	तपशिल	अलिप्त								
I	क्र.			संपलेली तिमाही			संपलेली तिमाही		संपलेले व	नऊ महिने	संपलेले आर्थिक वर्ष
I			38.85.5058	३०.०९.२०२४	38.82.2023	३१.१२.२०२४	३९.९२.२०२३	३१.०३.२०२४			
I			अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
I	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१०९.५१	१०६.५१	८६.१९	३०५.३७	२४६.२२	३३४.३९			
I	२	कर पूर्व नफा	૪५.५૪	४५.२२	६७.०४	१३१.९७	९०.४०	१३३.१०			
	ş	करोत्तर नफा	રૂ५.રૂશ	२९.४६	३५.८८	९३.०२	६८.४०	९८.८५			

टीपा

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या संपलेली तिमाही आणि संपलेल्या वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या (www.bseindia.com) व सूचिबद्ध मंडळाच्या (www.pcstech.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. १९ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केल्यावर संचालक मंडळाकडून मंजुर करण्यांत आले. ३. संपलेल्या तिमाही साठीची आकडेवारी ही संबंधित आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही पर्यंतच्या अलेखापरीक्षित आकडेवारी आणि मर्यादित पूर्नावेलोकन अधीन असलेल्या संबंधित आर्थिक वर्षाच्या संपलेल्या अर्ध वर्षाच्या आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे

४. इंड-एएस १०८, प्रवर्तकीय विभाग अंतर्गतच्या व्याख्येप्रमाणे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाच्या आधारे, कंपनी एकाच व्यवसाय विभागात म्हणजेच आटीज संबंधित फॅसिलिटी मॅनेजमेंट विभागात कार्य करते, जो एकमेव अहवालयोग्य व्यवसाय विभाग आहे. ''आयटी आधारीत सेवांमधून मिळणारा महसूल'' खूप कमी असल्याने ''इतर उत्पन्न'' हे ''प्रवर्तनातून महसूल'' पेक्षा जास्त आहे.

५. १ एप्रिल, २०१७ पासुन कंपनीने इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डसं (इंड-एएस) चा स्वीकार केला आणि त्यानुसार, हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कमल १३३ अंतर्गत विहित इंड-एएस ३४, 'अंतरिम वित्तीय अहवाल' मध्ये घालून दिलेली गणन आणि मापन तत्त्वे सहवाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या अन्य लेखा तत्त्वानुसार बनवले आहेत. तिमाही साठीची वित्तीय विवरणे इंड-एएस ३४ च्या गणन आणि मापन तत्त्वांनुसार बनवले आहेत.

#### PARNAX LAB LIMITED

Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunabhatti, Mumbai - 400 022. Tel: 022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com CIN: L36912MH1982PLC027925

Extract Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024

							,	(Rs. in Lacs)
		S T A N D	ALONE					
Particulars	Current Quarter Ended 31.12.2024	Corresponding Quarter Ended 31.12.2023	Current Nine Months Ended 31.12.2024	Year Ended 31.03.2024	Quarter	Corresponding Quarter Ended 31.12.2023	Curent Nine Months Ended 31.12.2024	Year Ended 31.03.2024
Total Income from Operations (net)	115.30	289.23	670.22	797.54	4040.56	5108.98	13995.01	18952.69
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	15.78	98.70	147.82	182.35	121.23	217.89	861.35	962.48
Net Profit/ (Loss) For The Period After Tax (After Extraordinary Items and Minority Interest)	15.78	98.70	147.82	182.35	121.02	217.65	859.92	960.92
Equity Share Capital	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56
Reserves (Excluding revaluation Reserve As per latest Balance Sheet as on 31st March, 2024)	-	-	-	966.78	-	-	-	6008.70
Earning Per Share (Before Extraordinary Items) (of Rs. 10/- each) Basic and Diluted)	0.14	0.86	1.29	1.59	1.06	1.90	7.50	8.38
Earning Per Share (after Extraordinary Items) (of Rs. 10/each) Basic and Diluted)	0.14	0.86	1.29	1.59	1.06	1.90	7.50	8.38

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended on December 31, 2024, filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended on December 31, 2024, are avaiable on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com) and it can also be accessed through the QR Code given below

Place: Mumbai Date: 10.02.2025	For Parnax Lab Limited Sd/- Mihir P. Shah Managing Director & CEO DIN NO: 00387912



ईपीएल लिमिटेड कॉपेरिट आयडेन्टीटी नंबर: L74950MH1982PLC028947 नोंदणीकृत कार्यालय: पी. ओ. वासिंद, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे ४२१ ६०४, महाराष्ट्र



दूरध्वनी: +९१ ९६७३३३३९७१ कॉर्पोरेट ऑफिस: टॉप फ्लोर, टाइम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ दूरध्वनी: +९१ २२ २४८१९०००/९२०० ईमेल: complianceofficer@eplglobal.com; वेवसाईट: www.eplglobal.com

#### ३१ डिसेम्बर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीचे अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

					वगळता ₹ दशलक्ष)
अनु.	तपशील	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या
क्र.	1	तिमाहीसाठी	तिमाहीसाठी	नऊमाहीसाठी	वर्षासाठी
	l l	३१ डिसेम्बर २०२४	३१ डिसेम्बर २०२३	३१ डिसेम्बर २०२४	३१ मार्च २०२४
	<u> </u>	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून उत्पन्न	१०,१४३	९,७५१	રૂશ,૦૭૬	३९,१६१
ર	अपवादात्मक बाबी आणि करांपूर्वीचा निव्वळ नफा	१,००५	९४३	२,९८५	३,२८८
ş	अपवादात्मक बाबीनंतर करांपूर्वीचा निव्वळ नफा	१,००५	९४३	२,९८५	२,६८३
8	करानंतरचा निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)चा गुणविशेष पालकांचे धारक	९३५	८६१	२,४४७	२,१३२
ч	एकूण व्यापक उत्पन्नाचा गुणविशेष पालकांचे धारक	६११	१,४४४	ર,૪૨૨	२,२९५
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी)	६३८	ୡୢୖଽଡ଼	६३८	ୡୄୖଽଡ଼
0	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	-	-		२०,२७८
٢	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (रू.२/- प्रत्येकी)^				
	मूलभूत	२.९३	२.७१	७.६८	દ્ <u>.</u> ૭૦
	सौम्यिकृत	२.९२	90.5	૭.૬૬	<u></u>
	(^ तिमाही आणि नऊमाहीसाठीचे आकडे वार्षिकीकृत नसलेले)				
8	डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो (वेळ संख्या)	3.3८	२.४३	२.१३	۶.۰۶
१०	इन्ट्रेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (वेळ संख्या)	୪.ୡଡ଼	४.२१	8.88	३.३२

#### ३१ डिसेम्बर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीचे अलेखापरीक्षित एकल वित्तीय निष्कर्ष

(प्रति शेअर डेटा वगळता 🖲									
अनु. क्र.	तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या नऊमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी				
		३१ डिसेम्बर २०२४	३१ डिसेम्बर २०२३	३१ डिसेम्बर २०२४	३१ मार्च २०२४				
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित				
१	प्रवर्तनातून उत्पन्न	३,१९०	રૂ,રરર	१०,०६३	१२,८०५				
ર	अपवादात्मक बाबी आणि करांपूर्वीचा निव्वळ नफा	४९३	४२०	୧,७३८	१,८४३				
ş	अपवादात्मक बाबीनंतर करांपूर्वीचा निव्वळ नफा	४९३	४२०	୧,७३८	१,८४३				
8	कालावधीकरीता करानंतरचा निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	୪୪୧	୪୧୪	१,४६२	१,७६३				
ч	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	888	୪୧୪	୧,୪५७	୧,७୪९				
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी)	६३८	ୡୣଽଡ଼	६३८	ୡୖୡଡ଼				
0	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	-	-	-	८,८३६				
۷	नेट वर्थ	९,१०४	८,४८५	९,१०४	९,૦૭५				
8	डेट इक्विटी रेशो	0.33	٥.२७	٥.३३	٥.२०				
१०	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (रू.२/- प्रत्येकी)^								
	मूलभूत	१.३८	୧.५७	૪.५९	૬.૬૪				
	सौम्यिकृत	१.३८	૧.૬૬	8.4८	૬.૬૨				
	(^ तिमाही आणि नऊमाहीसाठीचे आकडे वार्षिकीकृत नसलेले)								
११	डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो (वेळ संख्या)	૪.૦૬	૪.૬૪	8.30	3.34				
१२	इन्ट्रेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (वेळ संख्या)	۲.3٤ ک	٥٤. ٢	<u> ११.०५</u>	9.89				
<u> </u>	· · ·								

#### टिपा

- १. वरील परिणामांमध्ये अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ११ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे



६. वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) आयसीएआय कडून विनिर्दिष्टित केलेल्या इंडियन अकाऊंटींग स्टँडर्ड (इंडएएस) ची तत्त्वे आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ नुसार बनवले आहे

७. कंपनीने पूर्वी बाँडस मध्ये निधी गुंतवला होता. मार्क-टू-मार्केट तत्त्वावर काही बाँडसचे बाजार मूल्य/पुनविक्री मूल्य आधीच्या तिमाही/वर्षांत बदलते. त्यानुसार, खराबी हानीचा परतावा असलेली चालू तिमाही साठी रू. निरंक व ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी रू. ५.०६ लाख रकमेची मार्क टु मार्केट तत्त्वाने आलेली प्राप्ती ही ''वित्तीय संलेख आणि अपवादात्मक बार्बीवरील खराबी हानी/(प्राप्ती)'' अंतर्गत हिशोबात धरून वर्गीकत केली.

८. कंपनीच्या संचालक मंडळाने, कंपनी अधिनियम, २०१३ व प्रेफरन्स शेअर्सचे निर्गमन च्या शर्तींच्या अनुपालनांत ३९,७५,०० '९% नॉन-कयुम्युलेटीव्ह, नॉन-कन्व्हर्टीबल, रिडिमेबल प्रेफरन्स शेअर्स ('प्रेफरन्स शेअर्स') चे विमोचन मंजुर करणारा ठराव संमत केला. सेबी रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३० नुसार, कंपनीने ३० ऑक्टोबर, २०२४, १२ नोव्हेंबर, २०२४ आणि २९ जानेवारी, २०२५ . दिनांकीत पत्रांद्वारे, ह्या प्रफेरन्स शेअर्सच्या विमोचनावर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (बीएसई) ला कळवले होते. १९,८७,५०० प्रेफरन्स शेअर्स (३१ जानेवारी, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी परिणती होणाऱ्या) च्या शर्तीनुसार ते रू. १० प्रती प्रेफरन्स शेअर्सच्या ॲटपार मूल्यास अन्य १९,८७,५०० प्रेफरन्स शेअर्स (३१ जानेवारी, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी परिणती होणाऱ्या) सहीत मुदतपूर्व विमोचीत केले. मुदतपूर्व करणाऱ्या निर्णयाच्या आर्थिक परिणाम इंड एएस नुसार दुरुस्ती म्हणून कळवला आहे आणि तो रू. ३.४८ लाख असून डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत वित्तीय खर्च अंतर्गत धरला आहे.

९. चालू कालावधीच्या वर्गीकरणाची तुलनयोग्य करण्याकरिता आवश्यकते नुसार मागील कालावधीच्या आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केल्या आहेत.

पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडसाठी

(उपाध्यक्ष)

ठिकाण ः मुंबई दिनांक : १९ फेब्रुवारी, २०२५

सही/ अशोक कुमार पटनी डीआयएन:०००१४१९४

### लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड नों. कार्यालय : लदाम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४, दू. क्र. ०२२-७११९१००० ईमेल आयडी : compliances@ladam.in, www.ladamaffordablehousing.com, सीआयएन : एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१९२३

(सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४७(१) (बी))

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

							रु. लाखात	
			अलिप्त		एकत्रित			
अ. क्र.	तपशील	३१/१२/२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी	रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी	३१/१२/२०२३ संबंधित संपलेली तिमाही	३१/१२/२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी	३१/१२/२०२४ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी	संबंधित संपलेली तिमाही	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५.१९०	११.८२८	२.९७४	4.३४८	५६.११८	३.८६३	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व #)	१.४०८	-६.०५७	-१.२२५	-8.666	१.२८५	- ૦ . ૪ <b>१</b> ५	
æ	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	१.४०८	-૬.૦५७	-१.२२५	-8.666	१.२८५	-૦.૪૧૫	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनतर#)	१.४०८	-૬.૦५७	-१.२२५	-8.666	१.२८५	-०.४१५	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१.३७३	-६.४०८	-१.०८९	-8.230	०.९३१	-0.769	
Ę	समभाग भांडवल	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	
ي	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार राखीव (पुनमूर्ल्यांकित राखीव वगळून)							
٢	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/ - चे (अखंडित व खंडीत कामकाजासाठी)							
	मुलभूतः	0.006	-0.033	-0.00	-0.009	-०.०१०	-0.00%	
	सौम्यिकृत :	0.006	-0.033	-0.009	-0.009	-0.080	-0.00%	

टीपा

ए)) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेस कडे दाखल केलेल्य तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.ladamaffordablehousing.com वर उपलब्ध आहे

बी) लेखा धोरणातील बदलामुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही संबंधित बाबींवरील परिणाम तळटीपेच्या स्वरुपात कळवला जाईल.

सी) # –अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी प्रयोज्य असेल त्याप्रमाणे इंड-एएस रुल्स नुएएस रुल्स नुसार नफा आणि तोटा विवरणांत समायोजित केल्या आहेत लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड साठी

दिनांक : १० फेब्रुवारी, २०२५

सेवी (लिस्टिंग ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरसेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) च्या नियम ३३ आणि नियम ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३१ डिसेम्वर २०२४ रोज संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीचे एकल आणि एकत्रित अलेखांपरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे.

3१ डिसेम्बर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीचे एकल आणि एकत्रित अलेग्वापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट म्हणजेच (www.bseindia.com and www.nseindia.com) आणि कंपनीची वेवसाईट (www.eplglobal.com) येथे उपलब्ध आहे आणि क्यूआर कोड रकॅन करून प्राप्त करता येईल

ईपीएल लिमिटेड करिता

**स्थळ :** मुंबई दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५

आनंद कृपालु व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन : ००११८३२४





### PATANJALI FOODS LIMITED

CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021

#### Statement of Standalone and Consolodated Financial Results for quarter and nine months ended 31st December, 2024

(Rs. in Lakhs)

	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED			
S.		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended	
0.		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)
1	Total Income from Operations	9,10,313.11	8,15,418.70	7,91,070.23	24,43,037.78	23,49,969.16	31,72,135.45	9,10,313.11	8,15,418.70	24,43,037.78
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or									
	Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional									
	and/or Extraordinary items#)	49,124.75	41,727.71	30,578.74	1,26,767.93	76,036.69	1,06,008.52	50,135.83	41,688.76	1,27,722.40
1	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional									
	and/or Extraordinary items#)	37,093.18	30,897.19	21,654.16	94,280.52	55,883.16	76,515.09	37,848.49	30,858.24	94,979.22
5	Total Comprehensive Income for the period [Comprising									
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive									
	Income (after tax)]	37,516.66	31,026.96	21,062.47	94,401.63	56,562.22	77,946.29	38,271.97	30,988.01	95,100.33
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the									
	Audited Balance Sheet of the previous year							-		
Ba.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing operations)									
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
3b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for discontinued operations)									
	1. Basic :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*
	2. Diluted :	10.25*	8.54*	5.98*	26.05*	15.44*	21.14	10.46*	8.53*	26.24*

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange- www.bseindia.com, www.nseindia.com and website of the Company- www.patanjalifoods.com. # Exceptiopnal and/or Extraordinary items adjisted in the statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.



Ram Bharat Managing Director

ठिकाण ः ठाणे

Place : Haridwar Date : 10.02.2025

सही/-

सुमेश अगरवाल

अध्यक्ष आणि संचालव

डीआयएन : ००३२५०६३

8a

8b